

Sou. Shantadevi Vedprakash Patil Ayurvedic College & Research Institute, HATTA. Tq. Basmath Dist. Hingoli.



Name of Examination

IInd internal Assessment Examination

Part / Branch:

BAMS (2017) - 3rd year

Subject: Strirog and prasutitanatra I & II

Language of Answer: English + Marathi

Date: 2 8 1 0 2 0 2 3

**Theory
Answer
Section**

Seat No./

0 1 9

P.R.No.

Roll No.

(In Figures)


Seat No./ one nine

Roll No. (In Words)

Name of Examination IInd internal Assessment Examination


Subject Strirog & prasuti-tantra Paper _____


Signature of the Supervisor


Signature of the Candidate

| Q.No. | a | b | c | d | e | f | g | h | Total |
|---------------------------------------|---|----|----|----|---|---|---|---|-------|
| Multipal Choice Question / SAQ | | | | | | | | | |
| 1 | 1 | | 1 | 1 | 1 | 1 | | | 5 |
| 2 | 4 | 4 | 4 | 4 | 4 | | 4 | | 24 |
| 3 | | 13 | 12 | 10 | | | | | 35 |
| Total | | | | | | | | | 64 |

Seen above marks


Signature of the Examiner


Signature of the Candidate

Q. 3.

b) सुलिका व्याख्या, सुलिका काढ, सुलिका परिचय

Ans → :

अपरापतनानंतरे गर्भिला सुलिका असे महातात.

सुलिका व्याख्या -

गर्भिलक्षणानंतरे जेण्हा अपरापतन केले जाते व्या
लिलास सुलिका असे महातात.

वेगवेगळ्या आवायानी सुलिकेचा वेगवेगळ्या व्याख्या,
कृत्या ओहे.

गर्भ निश्चयान झाल्यानंतर अपरापतन केलेल्या लिला
सुलिका असी असे महातात.

सुलिका काढ -

विविध आवायानी सुलिकेचा काढ वेगवेगळा
सांगिला ओहे.

सुलिका काढते अल्पील विमार्शात वर्णिकरण केले
ओहे.

1) प्रथम काढ

2) द्वितीय काढ

3) तृतीय काढ

प्रथम काठ -

प्रथम काठ प्रसुतिनेतर्या ५ दिवस महाजेच
जवळ्यास १.५ मीट्रियाचा कालावधी सांगितला आहे.

यात प्रथम प्रसुतिनेतर्या प्रथम १० दिवसाच्या सुतिनेतरी
क्षती किंवा शृणी झेणे महाले आहे.

अपरापतनानेतर अपरेच्या स्थानी क्षत जिमिंग झालेला
आसलो. किंवा त्या टेकाणी तुच्छ उत्पन्न होणे व्यवेच्या
उत्तरापक चिकित्सा करणे आवश्यक असते.

प्रथम काठ प्रसुतिनेतर्या पहिल्या १० दिवसात^{१.५ मीट्रियाच्या}
उत्तरापक चिकित्सा करावी.

द्वितीय थातच पुढीला १० दिवसानेतर्या १.५ मीट्रियाच्या
कालावधीला स्तन्यजनन व स्तन्यवृद्धीकर ओमधी
चिकित्सा करावी.

मातेस प्रसुतिनेतर ३ दिवसांनी स्तन्यप्रवर्तने होणे
आणि प्रसुतिमुळे झालेल्या घातुक्षयामुळे झाज्जमार्दी
होउन आनंदी जिमिंगी होणे महारा लाग्यारोधक
स्तन्यजनन व स्तन्यप्रवर्तनी चिकित्सा करावी.

द्वितीय काठ -

यात

यात अपरापतनापासून पुनः २ नप्रवृत्ती उत्पन्न
होण्याचा काठ

या काठात मातेच्या सहाय्याने मोतेपे, तसेच
वालकापे पोषण होणे

त्यामुळे प्रसुतिकाळात जिमिंग झालेले घातुक्षय व

त्यामुळे उत्तम दोणारे झागिमांदय व अगिमांदयासु
आपूर्त्याली देऊ शकते.

झागि या काळात मालकू स्तन्यावर अवलंबन असो
त्यामुळे प्राप्तमध्ये निमिण आलेल्या अंगांमुळे
स्तन्यदुष्टी देऊ शकते भागुळे उचितिपत्र,
द्यातुपृष्ठीकर, व स्तन्यजगत पिकिला करावी.

~~सुतिका परिचय~~

सुतिका काळात महाजेप प्रसुति झाल्यानंतर सीधे
अंगकू व्याढी होण्यासी अधिक शक्यता असले.
याच काळात घालक सिंचा स्तन्यावर अवलंबन
असले म्हाऱून या काळात मुतिकूवी विशेष
काळजी ध्यावी व्यागते त्रिलक्ष दुतिका परिचय
असे महातात:

सुतिका परिचयमध्ये मुतिकूवे करावयाचा आहार
विहार निंवा नोंदाता आहार व्यावा व नोंदाता
देऊ जेवे तसेप विहार याचे वर्णन केलेले ओढे

सुतिका परिचयमध्ये खालिल उपक्रमांचा समावेश केला
आहे.

1) आशवासन

2) स्नेहण

3) पटवंदग

4) डोप्पाऱ

५) ग्रन्थशोधन

६) कोष्ठशोधन

७) स्त्रियवृद्धी + स्त्रियजनन

८) रक्षण

९) इनान

१०) आटार

११) आश्वासन -

गर्भिणीराणां शाल्यापासून प्रसुति दोरपिण्ठी छीमध्ये
 शारीरिक व मानोचिक वदल दिसून घेजात
 द्वाढी प्रथमच उवळा मोळ्या प्रकारचा वदल छो
 महारा प्रसुता दिसे आश्वासन चिकित्सा ठरावी

१२) पटवंद्यन

प्रसुतीपञ्चात छीमध्ये कठी, चुल्हा टिकाणी घट्ट
 कंपव्योगे पटवंद्यन करावे; जणकाळा नाभिशय
 पूर्वीचिरीण येण्यास मदत होणे

१३) झोट्टन -

प्रसुतीकाळात छातुसव शालेला असतो वायामुळे
 द्वातप्रकृष्ट शालेला असतो महारा स्टिक्कमध्ये
 थोडीच्या टिकाणी झोट्टन करावे.

१४) सोहपान -

कृत वत्तप्रकोपामुळे रुक्षता डायिट शाल्ये, द्वापान
 करावे

5) ग्रामशियशोधन -

ग्रामशियशोधनासाठी काळेज वापर्ला ग्रामशियशोधन करावे.

6) कोहळोद्यान -

द्यातुस्थानके आवृत्तिंद्य द्युप्र ओमागर्विली होणे त्यामुळे कोहळोद्यान कमीत, उंडतेल देणी कोहळोद्यान करावे.

7) स्तन्यपुढी व स्तन्यजलन -

भुतिकृमध्ये वालक हे पोचगासाठी पुरावणे स्तन्यावर अपवर्गकृत झासते म्हणून स्तन्यपुढीकरीता अहंकार, वास्तविक शोषण यांने लाई व समानाने समानाची पुढी म्हणून रुद्धिषेपनासु घेवे.

8) रक्षोद्यन -

प्रसूतिमंतर अंतर्वर्ती कर्म करण्यासाठी खोलानांनतर योगिष्य, टिकाणी द्युप्र कर्म करावे.

9) रुग्णाव -

मुख्य रुग्णात्मक उत्तर (ठोका) जलाव रुग्ण वृद्धिवास संग्राव.

10) आवाई -

स्तन्यवर्द्धी, अत्यवर्द्धी, द्यातुपुढीकर आहार घासां वास्तविक, लाटिनी, पांचांग सेवन दुर्घटेवण

आपल्या -

सुनिश्ची अतिंधकमार्ग, नंद वस्तु उदाली, वातप्रशोष
आहार सेवण करणे ठाणीपे.

वातप्रशोषक हैत्र खामध्ये अतिंधकमार्ग, उंचक
खल्यावर्ण चालणे झरा किया करे जायल.

(12)

Q. 321

- c) PPH, its causes and management.

Ans →


PPH - post partum haemorrhage.

PPH definition - Blood loss of more than 500ml after the delivery of baby is called as post partum haemorrhage.

Post partum haemorrhage is seen after delivery of baby when blood loss is more than 500ml.

Post partum haemorrhage is of two types.

- 1) Primary PPH.
- 2) Secondary PPH.



i) primary pph -

When blood loss occurs within 24 hrs after delivery of baby is called primary pph.

i) Third stage of pph

When blood loss occurs before the expulsion of placenta is called third stage of pph.

ii) True stage of pph

When blood loss occurs after the expulsion of placenta is called the true stage of pph.

ii) secondary pph -

When blood loss occurs after 24 hrs upto the puerperium is called secondary pph.

o

Causes of PPH.

There are 4 causes of PPH.

i) Tone

ii) Tissue

iii) Trauma

iv) Thrombosis

1) Tone (Atonicity) - 80%

After delivery tone of the uterus changes it becomes Atonic.

The most common cause of PPH is Atonicity

It is about 80%.

After the expulsion of placenta the site of placenta becomes raw and uterus gets contracted.

After delivery maintenance of uterine tone is necessary, otherwise PPH can occur.

2) Trauma (injury to birth canal).

In trauma injury to birth canal occurs during delivery in many cases. Injury to birth canal occurs hence trauma causes PPH.

3) Tissue (bit of placenta and blood clot).

During delivery after the expulsion of placenta there may be presence of some cotyledon in uterus.

And some blood clots also may present.

Hence after it causes PPH.

4) Thrombosis - (coagulopathy)

In some cases, blood disorder, lack of coagulation factor causes haemorrhage & hence thrombosis causes PPH.

Management of PPH -

a)

Management of PPH done stage wise.

i) Third stage of PPH.

i) Massage to uterus to becoming it hard

ii) give Methargine

iii) oxytocin drip

Manipulation of ~~uterus~~ per abdomen ; at first sign of unusual haemorrhage , the uterus is grasped between fingers and thumb and massaged until it feels hard.

Ergometrine 0.5 mg I.V.

catheterize if full bladder.

placenta delivered by modified Brandt Andrew's technique

If it is not delivered, by manually removal under general anaesthesia (GA).

If uterus does not retract, IV drip (10-20 units oxytocin)

Bimanual compression may be needed.

b) True PPH

-Exploration of uterine cavity under GA; retained placenta bits are removed.

Through examination of perineum, vagina, cervix for detection of lacerations.

Bilateral ligation of internal iliac arteries or hysterectomy

If present, coagulation defects should be managed.

Resuscitation: IV fluids, plasma expanders, blood transfusion.

Secondary postpartum Haemorrhage -

Cause - Delayed involution because of infection and retained bits of placenta are common cause of PPH.

Investigation - USG

Management -

Manual removal of placenta under GA

Y-32T

- d) → define infertility , female infertility causes Investigation and its Management.

Ans →

• Infertility - i

couple said to be infertile when they are unable to conceive after the unprotected sex for one or more year.

~~or she is unable to conceive baby.~~

female infertility causes -

female infertility causes are as follows -

i) ovarian factor -

i) Anovulatory cycle.

ii) irregular menstrual cycle

2) Tubal factor -

i) Tubal block

ii) Tubal insufficiency

iii) congenital anomaly of fallopian tubes.

3) Cervical factors -

i) Cervical incompetence

ii) C.P.D.

iii) C.A of cervix

iv) cervical infections

4) Uterine factors -

i) Bicornuate uterus

ii) Septed uterus

iii) uterine prolapse

iv) uterine infections.

v) C.A of uterus.

5) Endometriosis-

6) Endocrinological factors

i) Hormones responsible for pregnancy imbalance.

ii) Hormonal imbalance

iii) pituitary dysfunction -

④ Psychological factor

psychological factor is most probable cause of infertility.

⑤ Miscellaneous factors

1) Diabetes

2) Renal dysfunction

3) Chronic heart diseases

Investigations:-

Investigations done in infertility are of 3 types.

1) General

2) Systemic

3) gynaecological

1) General.

Blood test

Urine test etc

2) Systemic

i) Examination of circulatory system.

ii) Examination of renal system.

3) gynaecological

i) Sonography

ii) trans vaginal sonography (TVS)

iii) follicular study

iv) Hysterosalpingography (HSG)

v) Laparoscopy

vi) ovarian study.

vii) per vaginal examinations etc.

Management -

In Infertility there are 2 types of management -

1) Medical.

or surgical.

2) Artificial insemination.

1) Medical -

Minor causes like irregular bleeding, infections are treated through medical treatment.

ebombii

2) Start Clomiphene → 6 months for both partner

In case of Anovulatory cycle -

Clomifidine citrate - 100mg

2) Artificial insemination

3) Test tube baby

4) IVF

10

Q. 2.

1) २क्लगुल्म कारो , प्रकार . विज्ञिता :

Ans →

२क्लगुल्म -

२क्लगुल्म हा एक शिक्षाशायात्रा

शिक्षाशायात्रा पिंडाकार केंद्रा अनियमित विद्यापा
रोड तथार होते महाराष्ट्र २क्लगुल्म होते.

२क्लगुल्म हा शिक्षाशायात्रा होतो .

२क्लगुल्माची कारो -

२क्लगुल्माची कारो शालीलप्रमाणे झोळे .

1) प्रसुतीपश्चात स्त्री

2) गर्भिनाय

3) शोणिलोस

4) पोषिशंख

5) व्यवाधवेचाहटेय

6) गर्भिनी परोपरी न पाढो

7) वातप्रलोप झोळा - विद्या

8) वेसांतोय

રાસગુણાંય પ્રકાર -

રાસગુણાંય પ્રકાર કાલીલપુનાંથે આદે.

૧) રાતર

૨) પિલતર

૩) રંગ

૪) સાંજિપાણ

૧) રાતર -

ઝસ્ટ, વૈશ્વર્ય જ્ઞાનપાચા વિઅશાનિયા પચમાવસ્યોષ્ટમાં
લસણ ગાંગળાંગ.

૨) પિલતર -

ઉઠા, દાદ્યુલ, પિલતરાંની વિઅશાનિયા પદ્ધતિને
પ્રમાંને લસણો ઉત્પલ દોગાં. વિલાર્ડીનું રવર
દી લસણો દિલાંગ

૩) રંગ -

નિદોષજ લસણો ઉત્પલ દોગાં વિઅશાનિયા
વિઅશાનિયા પચમાન જવાંયોપ્રમાંને લસણો દિલાંગ

૪) સાંજિપાણ -

નિદોષજ લસણો ઉત્પલ દોગાં વિઅશાનિયા
પુંચ અવધોપ્રમાંને લસણો ઉત્પલ દોગાં.

क्षमा राजनीति में विभिन्नता -

Q.

i) योगिताएँ -

- शुद्धिकरण + आमादान + दैर्योदय + अंग +
प. कल्पना - मध्य

ii) योगिसेवा

त्रिभवनालय + मध्य

u

Q. 2.

- b) मुद्देश्य व्याख्या, संग्रही, प्रकार

Ans →

मुद्देश्य व्याख्या -

अपोनवायुचा। विकृत गतीमुळे, गभर्ची विकृत
स्थितीत गर्भ अचल्यपद्धात अडकते ल्पास
मुद्देश्य आसे महातात.

थात गभर्ची स्थिती विकृत होते व गर्भ
अचल्यपद्धारा अडकत.

मुद्देश्याची होता -

i) विकृत्या आहार - विहार

ii) गभर्चिपु - पेशी संबोध न होते - गभर्चिय
पेशीच्ये लाई प्राळग न होते

iii) गभर्ची संबोधन विकृती -

i) भालशिर्धिकू

ii) छुट्टेश्य

iii) आलिगमीदु इ.

iv) वातेप्रकोपक आहार - विहार

संप्राप्ति -

देतु सेवा

वातप्रकृति

गर्भशयात

(स्थानविशेष धूपाम्बन्ध
अस्ति)

वायु-हृली

वायुकी प्रतिलोम गति

कोळ, अपवेपयाल
संक्षिप्ति

मुद्रण

मुद्रणाचे वालील ८ प्रकार

मुद्रणाचे वालील ८ प्रकार

1) लिल

2) विसर्जन

3) प्रतिष्ठा:

4) परीष

१) किंवा -

जेव्हा गवऱ्याचे शिर, दात व पाय वरेवा आगाम राहणार
माणि गर्भ पाठीकडून अपेक्षयात अटकले यास
किंवा डासे मुहानात (प्रत्याप्रमाण)



२) प्रतिष्ठार:

जेव्हा गवऱ्याचे शिर, दात व पाय हे पूर्णपणे अपेक्षयात^{येलात} यास प्रतिष्ठार मुहानात.

२६२ असणाऱ्या प्रांतांपूर्वांचे रसना दिसते.



३) किंवा

यात केवळ ~~जिर~~ लिंबा एक पाय का शिर असायकाटे
अपेक्षयात अटकला जेव्हा यास किंवा मुहानात, दायाला
प्रतिष्ठार पूर्णप्रमाणे दिसते.



४) परीष

यात गर्भ पाठीकडून पूर्णपणे प्रत्येकांपांचे बांध्या होते.



Q. 2.

C

(b) placenta praevia -

A&B →

i.

postmenstrual spotting

(c) cervical cauterization.

→

definition -

Removal of delicate layer of cervical region is called as cervical cauterization.

In case of cervical erosion, the delicate layers of cervix is removed with cervical cauterization method.

indications -

cervical erosion.

contraindication -

pregnant lady

Acute P.I.D.

cervicitis.

Types of cauterization.

- 1) chemical
- 2) electrochemical cautery
- 3) electrocautery
- 4) cryotherapy
- 5) laser

1) chemical cauterization.

In chemical cauterization layers are removed by probe with chemical AgNO_3 .

2) electrochemical cautery.

In electrochemical cautery electric current is pass through probe and delicate layer is removed of 2mm depth from 1cm distance.

3) electrocoagulation.

In electrocoagulation probe is preheated and then cervical layer are removed by touch.

4) laser - cryotherapy -

In cryotherapy cryotherapy done by liq. CO_2 , liq. N_2 or Nitrous oxide in -76°C .

Q



~~Ques~~ -

It is more common in developing country.

- प्र. २२१

A - d)

योगिक्ता कारो शंपाई प्रकार लिखें।

Ans →

योगिक्ता -

योगिक्तानी कुदाले मांसशोध
होते यास योगिक्ता असे म्हणाला.

योगिक्ताची कारो -

1) अतिव्यवाप्त

2) अतिव्याचार

3) अतिप्रमाण

4) मानसिक हत्ता - शोध, तोध

5) वातप्रकोप झाला - निदार

6) उक्त - आहार - निदार

योगिक्ता शंपाई -

१) देशसेवन

↓
वातप्रक्रोष्ट

↓
स्थानसंत्वय

योगिनीलक्षणी
उत्सो द

याति उद्ग

विज्ञेया -

१) योगिनीदावा - त्रिफल व्याध + मध्य

२) योगिपुरण - शुद्ध देणा + हाइमुत्त्वी, धृष्टि

३) योगिस्तेचर - त्रिफल व्याध

४) योगिपिघ्यद्याका - गुणकस्तिद्यु रेत्व

८) अनेकवस्ती

९) उत्तरावस्ती -

अज्ञेयी + प्रपञ्चार

e) वृत्तव्यसंपत्ति -

“ न अलि लेवो न ललि उद्धर्वी ”

न अलि छुशो न अति दिनो

प्रपिपलभानो --- , ”

संवय हे अलिराय लांब नसोणे थोरे तर अधिके

अतिराय उच्चो नसोणे .

स्तन्य किंवा छावा वर्षोवा, अक्षत येण्या पोका ०६०५
असे असवित्र

स्तन्य चिमुक हे घास असोवा, अलंक सोडात
घायाम सोपे असावा.

स्तन्य दुली -

स्तन्य दुली उपचारी आहे.

१) स्तन्यक्षय

२) स्तन्यवृद्धी

३) स्तन्यदुली

४) स्तन्यक्षय -

यात स्तन्यात्प्रे प्रमाण कमी होते व अबकाचे
योग्य पोषण होते नाही.

यात स्तन्यवृद्धीकृत चिकित्सा कराणी.
दुधसेवा, अद्भवी, वर्षाप्त्यात उ.

५) स्तन्यवृद्धी -

यात अमानोपेश असित रसायनात्पात्री होते



प्र० २८

ii) योगराजाकाशांकसार गर्भ निरोधक अमावस्या

i) पाठ०

i) शुक्ल + विंडग समाप्तमासांक माघाच्या इन्द्रियांची

ii) जात्यवेदांचा खुलाचे चुर्ण - गोत्रजिविहोष ऋग्वेदांचा

iii) लांडुकजांक माजिच्या खुलाचे चुर्ण - गोत्रांचा धुणगावेच

iv) जुला गुरु १ पल वा १७

2) ऐयु

i) लैंकव संबोगापुरी रैंगव लेलाल बिभूत लापसत्त्वा
पितृ

ii) द्योतन्याच्या खुलाचे चुर्ण योगिमदार० उर्फि

3) धुपन - कपा

4) द्योतन्याची मुळे कुलपत्तार चकुदिला कर्मेला
कंदारी

④

Q. 1 आ.

Q.

a) प्रलापलंगेवा -

स्टॉक्से - शु.पारा
शु. अक्षय
शु. गोदाकु
शु. भोदभस्मि
शु. लेनाथ
राजवाचस्मि
मरीष
वन्धु उत्पल

मात्रा - 125-375 gr

फृयोगिता - अप्रथुनावारा
आर्द्ध, पारु
अलिखार

f) क्षद्योग्नुचिति गार्भिणी लक्षण

1) घोरिकामि स्फूर्ति

2) वस्त्र

3) अंगमारवता

4) वाहिवारे मूर्गप्रहृति

5)

Q. 1

c) ઉરોટોલ બે વિદ્યા પકડો

i) બાળપદ્ધયા

ii) બીજી બાળપદ્ધયા

iii) આત્મપાલયા

iv) એન્ફ્રેલાવી

v) મૂલગામી

vi) ઘારુટિનોલેસ્કે વાંચાન્દ



Q. 1

e)

uterine curette

Use - uterine curette is used to curette of endometrial product during MTP and C



parts -

Body

blunt end

sharp end



Used in - MTP

D & C

Q. 1 या.

a) सुलिका मंजूल -



प्रसवानेतरू रक्तस्थापन ~~उत्पात घोड़ी योगीया~~
चिकित्सा रक्तुरुद्ध जानवते व ~~व शुल घोड़ो व्यास~~
सुलिका मंजूल, असे ~~महामाल~~.
~~रक्त व वायु योग्या दुर्दीमुष्ट दोषाचा शुलाता मंजूल झाला~~

b) स्तनक्रिका



स्तनमाळा चिकित्सा गोपन उत्पात घोड़ी
लाठा, क्रिट्टु, धान्यांचे लूस, मांशयाचे कोटे, रोड.
कैस घांना वज्र असे महातात

वरील वैकी एवादी वज्र छीचिला धुन्हानाक्रोधर सेवन
केल्या गेल्याने स्तनकील द्वा व्यादी उहोगे.

विक्रिक्षा - धातुकण

स्तनदोष

धृतपान

विस्थित

शिसेशक निवा प्रत्येप

Sou. Shantadevi Vedprakash Patil Ayurvedic College & Research Institute, HATTA. Tq. Basmath Dist. Hingoli.



Name of Examination

2nd Interenal Examination 2023

Part / Branch : III Year BAMS 2022 - 23

Subject : Prasuti - tanta and Striog

Language of Answer : Marathi + English

Date : 28/10/2023

**Theory
Answer
Section**

Seat No./

| | | | | | | | | | | | | | |
|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|
| | | | | | | | | | | | | | |
|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|

P.R.No.

| | | | | | | | | | | | | |
|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|
| | | | | | | | | | | | | |
|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|--|

Roll No.

(In Figures)

Seat No./

two one

Roll No.

(In Words)

Name of Examination

2nd Interenal Examination 2023

Subject

Prasuti - tanta and Striog

Paper

Signature of the Supervisor

Signature of the Candidate

| Q.No. | a | b | c | d | e | f | g | h | Total |
|---------------------------------------|---|----|----|----|---|---|---|---|-----------|
| Multipal Choice Question / SAQ | | | | | | | | | |
| 1 | 1 | | 2 | 2 | 1 | 2 | | | 8 |
| 2 | 4 | 4 | 4 | 3 | 3 | - | 3 | | 21 |
| 3 | | 13 | 13 | 12 | | | | | 38 |
| Total | | | | | | | | | 67 |

Seen above marks

Signature of the Examiner

Signature of the Candidate

प्र ३. वा

b) सुतीका

- गांधी पतनांतरे च्या रसीना सुतीका महत्त्वे जाते
- अपराधातले कांठांतरे च्या रसीना सुतीका महत्त्वे जाते.
- विष्णु प्राहे गांधी निष्क्रमणी कांठांतरे रसीने पाऊने करांचाच्या निष्क्रमणी सुतीका परिवर्ती महत्त्वे जाते

सुतीका काळ

- अपराधातले नंतर ते ६ माहज्यापर्यंग सुतीका काळ आणीवेळा आहे
- ३ अवस्था आहेत

① पृथग

- अपराधातले पुढील ५५ दिवस
- २१ कोल्हापुर पृथग काळ महत्त्वे आहे

② हिंडी

- अपराधातले पुढील बंगप्रदूली होती पर्यंग ता काळ हिंडीचे सुतीका काळ महत्त्वे आहे.

३. त्रिविद्य काल

- अपरापतने ते खुलीय ३ ते ६
मीडिया प्रयोगाचा फूट +८०१८
त्रिविद्य काल होय

- मूल्याकृती काळजागुसार झुक्तिवेळे रुद्ध
आचाराचार नवाब

- व्यवाहीरी वसेद वायाची काळजी हिंगावी

- उच्चीत मास्टीन अंगठी प्राशन करावे
२ जांबऱ्याकूसन ते कुरवा बलवान लोहम
तसेच घागाकाचे पोषण झुक्तीपूर्वी
होयाकरीन।

झुक्तिका परिवर्त्या.

- झुक्तिवेळे पात्रवत्याचा नियमांतराचा
झुक्तिका पुरितर्या महत्वे आहे.

① झुक्तिके पोषणीय, आहार उपाय
२ वायाची तांदूळ, अमृ आहार
उपाया

1. Use -

2. Do
of a

3. All

4. The -

5. Dra

6. Dist
guid
can
disti

② रिहाय व्रत्यांचा वापर करावा

२ घृत शेवण उरावे

२ खेद घृत — शास्त्री घृत

मेड्य तर्जीचे आणीदिपन तथा
वापरावे

③ पाले मात्र्या व्यवस्थीनि शिंजारुन घ्याल्यान
 ↗ व्यातिल जिवसत्प मिळवेत
 ↗ तसेच मर-मुक्ताची माला वरीले
 रहावे.

④ झुळ मात्र्या कीजा जल्ह भेवन करावे
 ↗ हुम नावात काढी
 ↗ तसेच शाखांचाल प्राप्त करावे
 ↗ वीणा डंब पदांभास लाई असवे

⑤ आश्वासन

- झुलिका बहाजिल १२५८ा कुमरा जल्ह
- डोडामुक्ते शुल्कीची चांगांवा प्रवावे
 ↗ काळजी घ्यावे
- अवता तिदाऱ्युस करावी
- आपट नापस या नृल विटावणी करावी
- ठिं तिला आश्वासन देवावे.

⑥ इक्षीदृढ

- पिण्डी मंस कल्याणी दृढी
 ↗ १२५८ रुक्तांवी जरावे
- उवित लीन, अ॒न करावे
- दृढ्याव संघर्ष व दात न पाचा मव्ये

⑦ આહાર

- ભણ્ય - પદવ્યાસ હંબાળ આહાર રૂપીએ

- કલેંચુફસ - ઘૃતાચી માત્રા જાસ્ત રૂપીએ

- પાઠક - દ્રવ્ય ચુફત અનુ અસ્થિ
જે પદવ્યાસ રોપે જાસ્ત

- વિધિ દ્વારા ચુફ રૂપીએ

- આશીર્વિપન કરાયારે અનુ રૂપીએ

ન જરૂર આશીર્વિ બદ્ધ ઝાસ્ત રૂપીએ

⑧ અજ્ઞાન

- બના રૈલાને ક્રીચ અજ્ઞાન કરાયે

કનાળ - કૌપણી ચુક્કા દ્વારાચા માસ્તિન
કોઈં જાનાન રૂનાન કરાયે

⑨ કૃતિઓ

- કૃતિયપુન કુરવ્યાસારી કાંચા પ્રાણ
જીસને ગરજોચ કરાયે

- લોમુલે સાંચય પ્રદીપજી, અનુ પાત
કરાયે

- જાતાવરી ઘૃણ

- કુમારી આસવ

- બ્રાહ્મી શંખપુરી ચુફ

- રસાયન

નિયમિત રોગ કરાયે

1. Use

2. Do
of a

3. All

4. The

5. Dra

6. Dis
guit
can
dist

અંધકૃત

- સુવિકૃતિ બા વાચ્યો 75 સુવિકૃતિ રીતા લોઠાયાછે
- નિર્માતા મિસન્
- ચ્યામ્પનું નિચે વ્યાણી પાશ્ચાત્યન ૨૫૧૦ કલ્યાણ
- પથ્યવર આંદોલન - વિદ્યાર્થી દરતો
- રીતા આંદોલન ચિકિત્સા દ્વારા

સુવિકૃતિ દરત → પ્રતાપભાવેશ્વર ૨૨૧ (૬૫૦ m)
દેવાન રેન

છતર રાખ્યાણી → શાંતાંગી ઘૂસ
→ રસાયન મંદિર
→ અશ્વગંધા રલી
→ કુમારી આંદોલન

દુલ્યાંગ વાપર કેવી રીતે

સુવિકૃતિ મધ્ય → ટુંધુલ, નાન્દું કાર્ય કેવે જાતાન
→ અસીન દુલ્યાંગ દ્યુમપાન
→ કુમારી

→ વાતશાખાન દુલ્યાંગ વાપર ૫,૨૧૦।

→ સુવિકૃતિ આંદોલન → સુરલ્લ, હોશીર
રીતામુક્તિ, આંદોલન

૨૧ કોણાંદ વાલે ધોડશાંદ્વાર માણિ

કાર્ય સંસ્કાર કરાવે

→ જીલીકરણ વાનાંદાસા ઝાજાની
પ્રાય રેન.

ઝુનિકે મહે ડાયા.

- આત્મકીય
- નીચુણ કરી
- આત્મદ્રષ્ટા
- વિનાસ અફલપાલ
- શાન ઓડો
- આત્મ દ્વારા દ્વારા
- લંઘન

ઝુનિકે મહે

→ પાશ્ચ, કારી બંધન કરાડી

(13)

1. Use

2. Do
of a

3. All

4. The

5. Dra

6. Dist
guic
can
dist

C. PPH.

- The term is for Post Partum Hemorrhage.
- Hemorrhage → the flow of blood increases through one of the exist of body due to rupture of veins & arteries
 - the unusual flow of blood either due to severe or damage to any organs or due to rupture of veins or arteries.
- PPH
 - the blood flow from the vagina after delivery of baby is post partum hemorrhage
 - it is complicated in the third stage
 - in 3 stage the blood flows is greater than 500 ml
 - the blood flows after delivery of the baby

→ In some cases the hemorrhage is little

↳ it is treated by medication

→ In some complicated delivery

its high → in case when it is in 3 stage

→ the blood flows upto 500 ml

In this case - it causes

epileptic shock

and the lady may die

Two types of PPH

1^o PPH

→ the hemorrhage within 24 hrs

of delivery

→ 2^o hemorrhage

→ 3^o hemorrhage

1. Use

2. Do
of s

3. All

4. The

5. Dra

6. Dis

gui

can

dist

2^o PPH

→ the hemorrhage after 24 hrs

of delivery

Causes.

- It is seen mainly in
 - Premature
 - Post mature pregnancy
- In dead foetus.
- Using scissors and instruments during c-section
- Pregnancy in age less than 15 yrs
- Old age pregnancy.
- Tone → After delivery tone of uterus changes
- Tissue
 - due to injury to birth canal
tissue gets damaged
- Rheuma
 - during birth of baby due to birth canal changes.
- Thrombosis

Signs and Symptoms

- unwanted blood flow
- ↑ blood flow through vagina
- drowsiness
- epileptic shock
- cardiac or shock
- ↓ B.P
- Heart rate irregularity
- Vital imbalance
- Urine output changes
- Nausea
- Constipation
- Vertigo
- Epileptic shock

1. Us —
2. Do —
of:
3. All —
4. The —
5. Dra —
6. Dis
gui —
can
dist —

Management

- during process of child birth
have to take full precaution
- inj. stotokin
↳ Iron supplement given
- Vitamin B6, B12 injection
- do regulate B.P → Atropine given
- In high Anemic condition
↳ Blood should be given.
- Monitors to check the vital must be there.
- ~~Massage therapy~~ is given before delivery.
- Methergine
- Oxytocine drip is given
- Assurance should be given to the patient

(13)

प्र ३ वा

d. Infertility.

- fail to bear a child after 1 yrs of unprotected intercourse
- inability to grow a child after 1 yrs of unprotected intercourse with several times.

Female infertility

- Female which is unable to conceive a child after attempting unprotected intercourse
- the fertile or female with some abortion history which is unable to conceive clas Infertility

1. Us

2. Dc
of

3. AI

4. Th

5. Dr

6. Di
gu
ca
dis

Causes:

- Repetitive abortion
 - Uterus fibroid
 - uterian cancer
 - Ovarian cancer
 - Cysts formation
 - irregular menses
 - PCOS
 - PCOD
- = Physiological factor
- Hormonal imbalance

Investigation

- Hormones check
- USG abd & Pelvis
 - ↳ to examine pelvic properly

Management

- In-vitro fertilization
- Proper medication
 - f Steroidal drugs
 - f estrogen
 - f Progestrogen rich
- Calcium, Multivitamin should be given

એકી તંદત્ત્વ.

- કાંચાડયા એકીનુંપણે ગર્ભિયારળા ન
ણો ચાસ એકી પદ્ધત ફોનાન
- વ્યા એકીલા વંથથા જોંગું એકીલે
જાન

જારણ / હૈન્સ

- આતી વ્યાખ્યાન , ગર્ભિશાખ પ્રદેશી આન
- આતીવ્યાખ્યાન
- આવિ કામ
- કાદી , તીક્ષ્ણા આનાંદ
- 6- હૈન્સ - પૂર્વિજલ કુત પાય

અસ્ટ્રો

- સતત હેર્ડ
- સ્કોર્ટ
- મંગારોફેરતા , આનાંદ
- ક્રેણપ્રદૂલી આનિયાતીન
- ક્રેનપ્રદર્શ , ક્રેનપ્રદર્શ
- નાની રેનાની
- મલ મુખ પ્રદૂલી આનિયાતીન
- રફત ક્ષિય

1. Us

2. Dc
of

3. AI

4. Th

5. Dr

6. Di
gu
ca
dis

પ્રીરકાણ

- USG Pelvic
- Hormonal test
- Estrogen & Progesterone level

ચિહ્નાંકણ

અનુયાતર → ચંદ્રપ્રમાણી
કુમારી આસન
ઝંજરણી
શિતાંગી

અનુયાત્રા ઘણ ઠણી.

૧ રથાંગી ખીંડાંસા
ચોલિયાંગન - જેજમણ + મણ
કલ્યાણ દુર્ગાંદે દાવન

ચોલિયાંગન → ઝોઘળી દુર્ગા કુષ્ટા પીંફુ ધારણી કરું

ચોલિયાંગન કરવે

ચોલે મરેશી દુપન → નાન્દુ, તીવ્યા રસાયનક દુવાને
દુપન વર્ષાવે

ઉલ્લંઘણી

→ વિદ્યાપત્ર છોટ - ખેડણ કરવે,
↓
ઉલ્લંઘ બણી જ્યાંવી

- ગામ્ભીર્ય શોદાન કરવે.

प्र 2.

a. विकासशैली.

शुल्क

- पक्ष २ पार्थि, केंद्र, लक्ष्मी, नानी प्रदेशी प्रकोपित
पार्य व शुल्क तमाज़ दीते

हित

- प्रातशृङ्खिला आण्डा

- निकाल आण्डा

- झार व्यापार

- मैथुन कम ↑

- भारत दर्शनात

- उत्तरप्रदूषिती मध्ये परिवारी पालन

ग कृष्ण

शास्त्राचारी

- हितशेषन



प्रातशृङ्खिला



कृतज्ञ मास धारु दृश्य



प्रातुर्विहीन शिळा

वैदिकशास्त्र विद्यालयी उचाव अंतर्गत



वृक्षालय शुल्क

1. U

2. D
of

3. Al

4. Th

5. Dr

6. Dis-
gui-
car-
dis

प्रकार

① प्रातश

② पिलाश

③ कटाश

④ वृक्षाश

બેસિયલ રૂલ્ન

- લોપાણ આશાયામુખ્યે ઉત્પન્ન હોયાં
વાચુ સંદર્ભથી ગૈયાંયાં રજીગૂન
હેતુને આપું.

- ફોર્મ → ① ઉદ્દેશ્ય નાથી ગત
 - ② અધી નાથી ગત
- ચિહ્નિકલ્યા

ચીનિપદ્દ → પંદરગાળ્ય સિદ્ધ છૂતાંદા પિંડ લારો કરાના

ચીનિથાપન → પનાશા પણ કૃત કરાયાને ઘાંઠન

ચીનિટાર → પનાશાપણ જાર્યે
→ પાતાશામણ હુલ્ય
→ ચંદ્રપ્રભાસંહી
→ કુમારી આસદ

ફીલ વિકિલ્યા

- કપતંજરૂના દા અન્નીનિંદા રૂલ્ન છાલે

- વાસદ્યે દીઠાં અંતર્દ્વષ્ટુદ્વારા ચીનિના કેવી જાતે

દીઠાં ચંદ્ર રૂલ્ને

નાનાં પ્રદેશી જાપાનાંનું હાન્ડુર નાનાં

દીઠાં ચંદ્ર નાની દર માટે

દ્વાર્યાં એનું દીઠાં મણી રૂલ્ને

કાંગ સુસાંગ હંદન રૂલ્ને

શાંકનીને હફે રાફત રાખાં

④

અધ્યક્ષ.

(b) મુખોભી

- ગર્ભ રીતિ મારી સુંબે ચાંદ
મુખોભી મહિને આણ.

- સાથે હલ, મલ, કાંચદાર, એટા
જાનીના રીતી વાનું પ્રકૃપિત
જ્ઞાન્યામૃદુલે વિરાસતી લ્યાસ
મુખોભી મહિનાન

- કુષીન વાનું મારી આદર્શદ
છોટી.

સંખ્યાચી હેતુ

- આતીચ્યાચાન
- આતીચ્યાચ
- આતીચ્યામાન
- ગાર્ભાશાય રચાની આણાન
- વિરસદુ જ્ઞાનાં હીનાં
- પંચમન હીનાં જ્ઞાનાં

1. Us

2. De
of

3. Al

4. Th

5. Dr

6. Dis
gui
can
dist

ઝાંપ્રાપ્તી

હેતુસેવન

વાત પ્રકોપ

પ્રકૃપિત વાત ગાર્ભાશાય જ્ઞાની
જ્ઞાન કંશાય

ગાર્ભાશાય જ્ઞાન લદ્યાનો

મુખોભી

प्रकार

- ① कंप
- ② पूरिश्चुर
- ③ अधिलक्षण
- ④ पारिधि

किंपद गति

- ① उर्ध्व गति → गावी आ उर्ध्व दिशीला चेने
- ② तिर्यक गति → दक्ष. पाइ तिर्यक, उर्कलो
- ③ अवृक्ष गति → टीके चोलि जगामा कडे आसने.

4

प्रप्त 2.

Cervical cauterization

- Removal of delicate layer of cervical region class cauterization
- In cervical erosion it is done

Contraindicated

- Pregnant lady
- Cervical polyps

Types

- ① Chemical
- ② Electrocautery
- ③ Electrocoagulation
- ④ Cryotherapy
- ⑤ Laser

① Chemical

1. Usual :
→ AgNO_3 is used
2. Description of :
→ *sitio*

3. AI

4. Th

5. Dr

6. Dis-

gui-

can-

dist

② Electrocautery

- electric current is used for removal of cervical layer

③ Electrocoagulation

- the electric probe is preheated
- and used to remove exosionated cervix

④ Cryotherapy

- liq. CO₂ used (-76°C)
- to remove the cervix layer

⑤ Laser

- laser treatment is given
- common in developing countries

⑥

प्र२

③ गोनिका.

- मांसाल पत्ताकार कुंद लिमीट लिंग
- गोने प्रदेशी गोलाकार कुंद लिमीट लिंग महाजे गोने कुंद

छेत्र

- आतिथ्याचाम
- आतिव्यवाय
- आवि शम , आवि अशमा
- इलेख रक्षा आलार
- आधान
- आवि शोध

संप्राप्ती

हेतुवाळ

वातदीप प्रकोप

मांसदुखी

गोने रक्षाकी मांसाल कुंद

उत्पाद

गोने कृष्ण.

1. Us
2. De
of
3. All
4. Th
5. Dr
6. Dis
gui
can
dist

ચીકિત્સા

ભાષાલીક ચીકિત્સા

- ① ચીકિત્સાવળ
- ② ચીકિત્સિય
- ③ ચીકિત્સરંગ
- ④ ચીકિત્સિંહા

- મુખ, ઇસેદ તેલાદા પિણુ દારો કરાડે
- જિંદાના જરાજ + મદાન ચીકિ દારો
કરાડે
- દીક્ષા + અંજા + ગોરિક + પિંડા
દલ્યાદી દ્રવ્યાંદ્રા સાથ્યાને ચીકિ પૂરો
કરાડે
- બનો - ર્ષેદન કરી કંકન
દુર્દી (ઉલ્લંઘની) પ્રગતા
કરાડો।

(B)

प्र 2.

(e) स्वतन्त्रसंपत्ति

- यीरेच्यु स्वतन्त्र कमे असावे आगे
वार्तीत आहे

- ① अल्प आते नाही असावे
- ② आते नाही असावे
- ③ शोभाकार असावे
- ④ आपूर्ती - प्रिष्ठत नसावी
- ⑤ लोकत न राहणारे असावे
- ⑥ दुर्दृश्य व्यवस्थीत असावे
- ⑦ 10 पैकी आणि असावा असावा
- ⑧ त्या ठिकाणी १ ममी आणि

असावातान - शाळ्य मुळ

- अल्प पुरुष

- ⑨ गर्भधारणे द-चाते पूर्ण असावे
- ⑩ त्याची योग्य प्रवारे पूर्ण शिक्षण
प्राप्तता, स्वतन्त्र निमीला क. २०१२ असावे

1. Us

2. Dc
of

3. All

4. Th

5. Dr

6. Dis
gui
can
dist

③

स्तन्य दुष्टी

- स्तन्य काय
 - स्तन्य दृष्टी.
 - स्तन्य विषुकी
- स्तन्य काय
- अव्य मात्रेत स्तन्य निर्मिता लोते
 - बाल्याची भूक लोत नाही
 - ↳ वाळ एडाचिड कवीत राहतो
 - ↳ आपचान लोते

अरब्य दुष्टी

- उंगली मात्रेत - गुळ वळांडी अमर
- उंगली → आळयाची लोले
 - गोशवत वाले
 - मंद राहतो

स्तन्य विषुकी

- दीधाचे प्रमाठा वाले
- विषुक घ्यावय निर्मिता
 - ↳ फेळ युक्त
 - ↳ रक्षा
 - ↳ घ्यावय स्तन्य निर्मिता लेते

प्र 2.

④

अंक

वाक्य निरोधक उपाख.

- विशेषत गौणिती हृत्यांचा वापर करून वाक्य निरोधक लेणे बाबते

- आ चीजांला कांड लुसाऱ्या
वाक्यानिरोधक कारवा.

① पुराठा गुळ + वापर
मात्रत अवल करावा.

② जपा कुसुम + कांडी चे सेवन करावा

③ नालीस + गोदीक चे सेवन करावा.

वाच्य मुख्यांग

- अंदां + तीव्र दृश्या - पिंड घारी - कुरावा

- घासांडे मुख्यांग

- चीजि पुराठा कारवा

- घासांडे मुख्यांग

- हस्त घारामध्ये वांखावा

- निषेच काटावा

- धूपन करी करावा.

1. Us

2. De
of

3. Al

4. Th

5. Dr

6. Dis
gui
can
dist

③

प्रात्या

① प्रतापलक्ष्मी रम

दृष्टि द्रव्य

- श्री. पाठ्य
- श्री. गोदावरी
- पिंडी
- लेणी
- चित्रक
- सुन्दरी

दृष्टिद्रव्य

अमानपादक दृष्टियाचा वापर करावा.

उपचारीगता

- अमुतिका उष्ण
- एंटी
- आलसाई महारे उपचारी

मात्रा आधीक आज्ञायाम विषयार्थक
→ पाठ्य आसांची.

(2)

प्रा।

⑥.

- लरीफन वड्या प्रकार

- १ बालअंडथा
- २ काळवडथा
- ३ अलापथ्य
- ४ चार्मिस्ट्राइवी
- ५ मूतरगार्भ
- ६ द्यातुक्षीणतेसुक्ते

- बालवडथामध्ये प्राप्त लोत नाची

- उचित काळ्यामध्ये शांयोग (सिंजाचा) वा
आन्यास प्राप्ती लोत नाची

- शामीचे खुर्जोपदो पीधांवा व लोता
मालेकू वेळा विष्णुमध्ये आन्यास
वंद्यात उत्पल लोत

- सातुर्घे जिचामितरित्या वाढ व झाल्याते
वधात विगींवा लोत

1. Ut
2. De
of
3. Al
4. Th
5. Dr
6. Dis
gui
can
dist



પ્રા. બા

કુદાચીશ્વરિન ગાંધીજી.

એમી ગાંધીજી અસતાંના તિલા।

- આલદ્દી
- અર્થાત્
- ઝાંગાળોફાટી
- હાતમાર કખું હતે
- રઘુનાથ, ઝાતમાર લક્ષ્માણ
- ઝાપ્યા મુન્દુ, મુન્દુપ્રમાણો વાંઠો
- સાંબારીણ
- કાલ્યાનસાર ઝીયા જાંનવતે
- ઝાંગાળ હવર હાસનગામારણે તદ્દે
- અંગાજડા નિર્મિત હતે

(2)

प्रा. ला

प्र!

④ सुविका मिळाल.

वर्षानिष्टमात्रा आवधारणा, अपरापतल
जीवाशमात्रा द्या इकोनी सुविका
+ हंडे जाते

- द्या सुविकेला काढा ७५ सुविका
- शोग लोग काढतात
- द्यामलील वाई सुविका मिळाला आहे.

मिळाल म्हणजे अवश्य ए ली

१


1. U
2. D
3. Al
4. Th
5. Dr
6. Dis

e. Ileodine curette

- used to curette endometrium ~~curette~~ products during MTP

Parts → Body
→ Blunt end
→ Sharp end





Name of Examination

1²nd Internal Examination.

Part / Branch : 3rd yr BAMs.

Subject : Prasuti-Tantra and Striog.

Language of Answer : Marathi.

Date : 28 10 2023

Theory Answer Section

Seat No./ Roll No. 22 P.R.No. _____
(In Figures)

Seat No./ Twenty two
Roll No. , (In Words)

Name of Examination _____

Subject _____ Paper _____

Signature of the Supervisor

Signature of the Candidate

| Q.No. | a | b | c | d | e | f | g | h | Total |
|---------------------------------------|---|----|----|----|---|---|---|---|-------|
| Multipal Choice Question / SAQ | | | | | | | | | |
| 1 | 2 | 2 | 2 | 2 | 2 | 0 | | | 10 |
| 2 | 4 | 4 | 4 | 4 | | 4 | 4 | | 24 |
| 3 | | 12 | 12 | 12 | | | | | 36. |
| Total | | | | | | | | | 70 |

Seen above marks

Signature of the Examiner

Signature of the Candidate

Q 2.

Q)

२कामगुम्बा
२कामगुम्बा हा जिविशिष्ट आहे.

गांधींच्या १ रज हे स्त्रीयांनच आसाऱ्याने २कामगुम्बा हा जिविशिष्ट आहेला.


हा - प्रसूतप्रसवात
गर्भपातानंतर
मासीकू • पातील्या मेली } वातपुकोपक आहार
अनिवार्य.
दिवास्वाप
अमिचंकमणि
सूतिका परिचया न पाळू.
योनीव्यापद.
व्यवायवंगा आवश्य.

सम्पूर्णी

हानुसेवन → वामादी दोष प्रकृप → वाढलेला वाम
गर्भाशयान अवरोध
निमिणि करता व असंविती
करता
↓
सांसीचमी
↓
२कामगुम्बा.

गुम्बाचे प्रकार

- 1) वामग गुम्बा
- 2) निताज गुम्बा
- 3) ठपेज गुम्बा
- 4) शाळपाताज गुम्बा
- 5) २कामगुम्बा



चिकित्सा -

२०१८ गुरुमात्री चिकित्सा प्र० अवस्थेत-त करावी
२०१९ त० महिन्याम

चिकित्सा करताना -

i) गुरुमात्री शिरोत्तिकरण चिकित्सा

ii) शोदण चिकित्सा,

iii) दीपक प्राचन चिकित्सा यांचा विचार करावा.

1) २०१८

2) २०१९ नमूदर्क स्वेदन द्यावे.

२०१८ शिरोत्तिकरिता

चोबीपिण्ड धारण

- प्राचारकार + सैद्धांवयुक्त.

चोबीपिण्ड वर्ती

- अवक्षारयुक्त घूम.

चोबीधूम

- वर्चा आदि दृव्यांनी घूम द्यावा.

उत्तरवर्षी

शिरोत्तिकरिता

- जीवणीय दृव्यांनी उत्तरवर्षी

- देशमुकाली ववायाने निरुद्धवर्षी.

आम्बोंटर पान

सौभवल्लीमुळे + सैद्धांव

वरीभ चिकित्सा शिरोत्तिकरिता.

शिरोत्तिकरिता शोदण कर्म करावे.

२०१९ चोबी

मादापिका घूत

पंचगोत्री घूत

(4)

धरत न दौऱ्यासाठीचा चोबी -

गुरुमारीजासत

अभ्यारिष्ट ...

Q 2.



Cervical cauterization :-

It is process of removing delicate cell layer of cervix using cauterization probe.

Indication - Cervical Erogen.

Contraindication -

Pregnant lady
Cervicitis

~~Suspected cervix which are undergoing
biopsy study
cervical polyp
Acute PID.~~

Time - Post menopausal phase so it get time to heal.

Types

- 5 types
- i) Chemical Cauterization.
 - ii) Electrocautery
 - iii) Electrocogulation.
 - iv) Cryotherapy / cryosurgery.
 - v) Laser evaporation

i) Chemical Cauterization

- In this procedure eroded cervical cell is destroyed by AgNO₃

ii) Ch- Electrocautery

- → OPD procedure

ii) In this no need of anesthesia

iii) Eroded cervical cell are destroyed by Preheated probe

destroyed depth upto 2 mm from surface

3) Electrocogulation - > CT procedure

- > require generalized anaesthesia
- > In this procedure cervical cell is destroyed by electric current flow
- destruction is controlled.

complication - cervical fibrosis.

4) Cryotherapy

- In this eroded cervical cell are removed by lowering temp.
- liq N_2 , liq CO_2 used
- 22°C for 3 min.
- destroyed upto depth 2-3 mm.

Laser Evaporation:

This is at high modility but are present in lower numbers.

বিভিন্ন পদ্ধতি মূল ক্ষেত্র
→ শারীর ক্ষেত্র
→ বাস্তব ক্ষেত্র

4

92.

v) चोनीकुंद -

गर्भशायमुखवाच्या ठिकाती प्रकृत्याकृती
मांसशोथ मध्यार दोन्ही शास्याच चोनीकुंद असे
हेतातात.

हेतु

- अनिवालाच
अनिवायाम
अनिष्टाई
अनिचंकूमणा
ज्ञाय, शोक

देत व सुरु नवांमुळे

सम्पूर्णी

चोनीकुंद.

हेतुसेवन → वासादी दोषांचा प्रकृत्या → वासादी दोष
प्रकृत्या ठिकाती
अवरोध निमाति करता.

क. प्रकृत्याकृती
मांसशोथ मध्यार दोन्ही

पृष्ठा 2 - ५ पृष्ठार पडतात.

- 1) वासाज चोनीकुंद
- 2) पिताज चोनीकुंद
- 3) कृष्ण चोनीकुंद
- 4) शशिपात्रज चोनीकुंद

i) वासाज चोनीकुंद - श्याववर्णीय
झक्क, तोदवत वैद्यनायुक्ता.

ii) पिताज चोनीकुंद - रक्तवर्णीना
दायचुल्ल
उषास्पर्शी, तजायुक्ता.

३) कफज योनीकंद - विद्युषीप्रमाण योनीकंद नसार हीता
पादूरवाणी
पित्तिधात्र, लिंग.

४) सज्जिपातन योनीकंद - विद्युषीचा तिट्ठ पाक शास्त्राप्रमाण
असृता.
सर्व दोषामुक वेदनांनी युक्त.

प्रक्रिया :-

- i) योनीपिचु - मुखकाढी नेभाचा पिचु ठेवावा.
- ii) योनीष्टुपन करावे.
- iii) योनीष्टुमि तापरावे.
- iv). निपटला बवाडाने. योनीष्टावन करावे.

Q2.f. Placenta Previa :-

When the implantation of placenta takes place over lower uterine segment (anterior or either side of internal os), called as placenta previa.

Causes - usually causes are unknown but can be caused by -

- 1) Defective Decidua
- 2) Placenta Hypertrophyplasia
- 3) Abnormal size of Placenta.
- 4) Smoking etc habit

Risk factors of Placenta previa :-

Earlier C-Section

Earlier curettage
multiparity

Age more than 35 yrs.

Any scar present in uterine cavity.

Endometriosis.


Types - Also called as degrees. - 4 degree

I degree - Low Lying P.P.

II degree - Marginal P.P.

III degree - Partial P.P.

IV degree - Total P.P.



Degree depend on Extend of placenta over lower cervical end.

- 1) Low Lying (I type) → major portion in upper uterine segment while lower portion in low segment
- 2) Marginal (IInd type) - only margin of placenta touches internal os.
- 3) Partial (IIIrd type) - Placenta covers Internal os partially

- a) Total (IVth type) - placenta covers internal os completely even when cervix is fully dilated.

Diagnosis

- USG

Sign

Anemia

Symptoms

Vaginal bleeding

(Sudden
painless
recurrent)

D.D

Placenta abruptio

Treatment

Proper ANC is required.

g

Q.2

g. योगारना कारानुसार ७१३ ग्रीष्मिक उपाय -
आऱ्यान्तर पान

i) २५०१ + विंडू + समव्याप्ति चूर्ण दुधाबरोबर → ग्रहणकालात् खावा.

ii) २५ रजस्ताव समयी -

ग्राहकुसम् उंगीबरोबर → ३ दिवस खावा.

iii) पुराण चूर्ण + पत्ते खावा.

iv) गंडुलीयक मूळाचे चूर्ण → संस्तावानंतर खावा.
मंडुल्यादक्षसोबत

v) नारीसप्त + ठोरीचे चूर्ण → ५२२ दिवसापासून शीतजल्याचोरा

* व्यानीक योग -

पिचु धारणा

i) सौंदर्यवयुक्त पिचु योनीत धारण करावा → संबोगापुर्वि

ii) सौंदर्य + नियतोचयुक्त धारण करावा

योनीधूम

निम्बकाळ्णी धूम द्यावा.

योनीपूरण

योनीच्या ठिकाणी इत्तरस्याच्या
मुव्वेचे चूर्ण धारण करावे.

थारा

योनीस्याची प्रकी ऊस कमरेला बांधवी.

आऱ्याविक चूर्ण

वंदनतेलाचा पिचु धारण
करावा.

b). मूढगार्थ

मूढ + गर्थ
जेणा गर्भित्या गतीन अवरोद्य होना
त्यात्मा मूढगार्थ असे महातात.

व्याख्या

[कवाचित् अवगार्हणा म् अनिरस्यते ...]

जेणा सर्व अंगप्रत्यागानी चुप्ता व बुद्धीचा
वालविकोस झालेला वातक गर्भिशयपथान अडका.
त्यात्मा मूढगार्थ असे महातात.

काळ - ५ व्या मादिन्यांनंतर व घनतानंतर झालेली
अकांप्रप्रसूती किंवा झाल्प्रसृत.

हेतु

» गर्भिशयपैशी कमावूर - गर्भिशयपैशी कमळुम असायावे

» गर्भिविकृती

- गर्भिविकृत आसान
विकृत गर्भ.

» अपत्यपथ दोष

- अपाववायु अपत्यपथान दोष निर्मित.

संस्कृती.

हेतुअवल

→ विजृहदाआसूनाने
गर्भिचा गर्भिशयास
प्रवर्श

→ त्यामुळे अपाव
वायुची हुती

गर्भ गर्भिशय मार्गान्तर
अडक्याने लसता


मूढगार्थ.

मुट्ठगार्फ़ प्रकार - ५ पृष्ठार पडतात.

- 1) कील / संकीर्णक
- 2) प्रतिश्वूर
- 3) बीजक
- 4) परीघ.

ii) कील / संकीर्णक -


जेव्हा शीर, हिम व पाच
वरच्या दिशेते असतात व पाठीकडील
आगा गर्भाशयमुखाकडे असता
तेला नो गाढे कीलाप्पाठे दिसता
त्यात्तमाच कील संकीर्णक म्हणतात.



गर्भाशय पूर्ख.

iii) प्रतिश्वूर -

गेळा, हिम, पाठ व शिर
दा योनीमार्गाकडे असता, व
पाठीकडच्या आगा उद्धवासीन
असता तेला, नो आसन
पतुल्पादाप्रमाणे दिसते म्हणूनच
त्यात्ता प्रतिश्वूर असे
म्हणतात.



iv) बीजक

जेव्हा गर्भाशयमुखात शिरव
प्रकृ दा, हिम, आडकां, आरी
सियानी आडकृ दा दिसतात्ता
बीजाप्रमाणे, दिसते त्यात्तमाच
बीजक असे म्हणतात.



कट्टी - कुडी दानेकीम आडकृ.

परिधि

जोडा गई ही गर्भाशयमुख्यान
परिध्याप्रमाण आडवा 345 क्लिंचा
असामी त्याखाच परिधि असे
कहताह.



चिकित्सा - मंगलचिकित्सा
स्टो॒ औषध स्वेदन

८ पृष्ठे चिकित्सा करावी

- १) उत्कर्षी
- २) अपकृष्टी
- ३) अकृती
- ४) श्वेदन
- ५) छेदन
- ६) पीडन
- ७) गैंडाकूरी
- ८) दारणा विवारण

मृतमुदारी - छोड़ने कार्यान्वयन करने
गारीबीने प्राणी वाचवात.

(4)

प्र॒त्या

c.

हरितोकां वंशया पृष्ठार् -

हरितानुसार

1) बाह्यवंशीमुले वंशार्थ.

2) काळवंशया।

3) अनपृथ्या

4) गणसाखी

5) मृतगंभी

6) धातुकीर्णमुले वंशार्थ.

1) बाह्यवंशीमुले प्राचीनसंस्थाची निर वाट न जाऊने वंश.

2)

चिकित्सा -

स्वेदन

स्वेदनकर्म

पंचकम्भिचा अवांश

वर्मन

विरेचन

वस्त्री

नार्य

शिरोविरेचन.

आदर्शस्त्री - नीवारी त्वांची.

आदर्शनर जान - शास्त्रवरी धन

गणपात्रस

प्राप्तिकर्तवर रम.

2

ध्रुवा

भूतापायके रूपरेखा

d)

दृष्टि

गंधक

पारद

मरिच

विष

अमृतकमस्त्रम्

} १ शाठी

लोहमस्त्रम् - ५ शाठी

शैवमस्त्रम् - ८ शाठी

गोमयमस्त्रम् - १६ शाठी.

शावना - भूंगराजस्वरसाची - १

माता - २ ते ६ गुंजा

वा अगुपान - मध्य / शरमणाळी / ५६

७ उपयोग - गर्भिणीच्या स्वारथासाठी हिंडक
० स्त्रीप्रजनन संस्था प्राप्ति
स्वरमणाळ ठेवना.

विधी -


सर्व औषधी तस्य शुद्ध इत्यनुपरान घोषुन त्यांचा
दूरी फर्न, त्यात्या भूंगराजस्वरसाची शावना
द्यावी.

②

Y.M.T
e7

Uterine Curette

Pregnant lady
↑
Blunt End



Indication :-

Uterine curette is used to curate the endometrial product (product of conception) in case of MTP.

Also used in curating process related to uterine endometrium.

Parts -

Body (shaft)

Sharp end (Non-pregnant lady)

Blunt end (Pregnant lady.)

Uses -

for curating purpose.

for curating endometrium lining in case of MTP

Contraindication -

Do not use sharp end in pregnant lady it can causes vigorous bleeding.

(2)

Q1

a>

सर्वयोग्यतात गरिनी भक्षण

हातापाचावर सुना थो.

जनस्त्रा० वर्ष.

थक्का जाहिला

रक्षादि

अंगारो रव

- होमेट्री

मलमल्ला छिंगा डेका

दा ठोठाल भाङ्गा०

सानांत दुष्टिगमिती हो.

प्राणा०

आमभास स्थिता०

जाम्पा०

वारंवार क्षुद्रापृष्ठानी

वारंवार मुत्तापृष्ठानी.

Sign and Symptoms in 1st Trimester

Amenorrhoea

5 Morning Sickness

Frequent Urination

Nausea,

Vomiting

Fatigue

(2)

Q. 1 च॒

b)

सानकिमात

सानकिमात मि १७ सन्यादुली आहे.

कारण -

- वृत्तपृष्ठकोपलु आहे। अविद्या।

- मिथ्या। आहे। अविद्या।

- बालाचा व्यवस्थीत इच्छा प्राप्त होता, नियमात्मक अभ्यास अनी तुलना करा प्राप्त होता.

- कोळशीषांगी क्षात्र नियमात्मक विज्ञेया आहे।

- विज्ञेया आहे।

अविद्या।

मक्षर -

अवाधित, दुर्घटनिभिन्नी

दुर्घट - व्यवस्था खराब व्याप्ती.

अवाधित, आकार संवर्तन जीवाणु।

बाल इच्छा प्रियांसु विकार करता.

बाल विकार

बालाचा प्राप्त न शक्ती.

विकिरण -

1) शाधित विकार.

2) उपर्युक्त विकिरण.

3) स्नेहन नृ० २५५०

4) वर्मन विकिरण -

विकार सानकिमाती शुद्धी होता व प्राप्त अस्थानीभी.

②

कारण - शातात्री धूत

मधरातात्री धूत

मुदाजिका धूत

पंचांगी धूत

पृष्ठा

६७. सुनिका व्याख्या-

अप्रूयप्रसवानंतर अपरापतन शास्त्रीत्या श्रीमा।
सुनिका असे महात्मा.

ग्रीष्मिकारोपासुन ते प्रसवानंतर श्रीत्या शरीराम
अनेक बदल घडत असतात त्यामुळे जित्या पूर्ववा
होव्याप्यत्तं काढी आहारविधाराचे पच्य पात्राव
सातात ए चालाचे सुनिका मरिवणी असे
महात्मा.

सुनिका काळ - ३ काळ प्रकाश.

१) पृथग काळ - १० दिवसात्या असाना।

यात इति नुक्तीत्य प्रसूती शास्त्राते ती-ती
त्रृष्ण पूर्वता ग्रहलेली नसते त्यामुळे जित्या
क्षेत्री किंवा त्रुटी महात्मा

या काळात क्षती मृणाते दोषित्या ५२
कूरल्यासाठी व वृग कृमी कूरल्यासाठी
ओषधीपचार व आहारविधार करावा.

२) द्वितीय काळ - १ महिन्यात्या असाना।

या काळात साठे स्त्रीय व र्यावर्न चौकीत्या
विचार करून ओषधीपचार व आहारविधार
करावा.

तृतीय काळ - तृतीय काळ हा प्रसूतीनंतर पुढी
उग्रपुष्वत्तन होईपर्यंत ताळ असता.

१) काळ व्याकी-व्यक्तीन वेगावेगाळा आढळता

काढीन २ माहिने , ५ माहिने ८ माहिने $12\frac{1}{2}$ वर्षपर्यंत
देखील असू शाळा.

चामदये संमतीप्रतिबंधक उपाय करायचे असलात.

सुलिका परिचय -

प्रसूतीनंतर जाय करावे व काय करू नये, याच्याच
सुलिका परिचया असे महतात.

- १) आश्वासन
- २) रुग्ण स्नेहन व स्वदन
- ३) मदन
- ४) पृथक्षा
- ५) स्नेहपान
- ६) गांभीर्या राशीन
- ७) कोळ्या राशीन
- ८) सान्द्रोवृद्धी
- ९) रक्षाद्धन
- १०) स्नेन
- ११) आहार
- १२) प्रिदृश

२) अर्व उपकूमाळा सुलिका परिचय असे
महतात.

१) आश्वासन

पुस्ती महाने स्थीति दुमरा
जग्मय असतो असे समग्रून जित्या आश्वासन
द्याव.

२) शोद्धन व स्वेदन

पृष्ठ, कठी व कुक्कीपुटेशी जो वाताचा
प्रकौप असतो तो कठी अव्यासारी
शोद्धन व स्वेदन कराव.

३) मर्दी

दगड्या दगड्या हातांनी शोद्धनावर
मादेविक्या करावी.

४) प्रदूषक

गार्भाशयाचा जो आकार वाढलेला
असतो तो पुर्वसं आणव्यासाठी पृष्ठ
कठी व कुक्कीपुटेश स्वप्त्त प्रदूषकाणन करतात.

५) शोद्धपान

शोद्धपानावरंतर सर्व वाढलेले तंब
एकूणीत खमा दीनात व न्याच गंभीर
निहळा करता येत.

६) गार्भाशय शोधन

गर्भिष्टसूतीनंतर पुढील ३ दिवसात
गार्भाशयात सावलेले रक्त बांद्र काढत्यासाठी
गार्भाशयाच शोधन महताप असते.

७) वृद्धी

म्याकरुंज, काळवात्यादि दृव्यांनी
गार्भाशय शोधन करे गाजे

७) कोष्ठशोधन

- ग्रामिनांक मतानंतरे जरुर कोष्ठशुद्धि
ज्ञाली नाई तर व दोघ पुलोपीना होऊन
सांच्यटुळी, करतान सामुळे कोष्ठशोधन
करावे.

८) सानोवृहती

~~प्रसूतीनांमर ३-वा दिवसापासून दुःखनिर्भीत~~
६०८ व याची वाढ त महिन्यापर्यंत आहारपूर्व
अवगंथणी - असते.

सामुळे सांच्यवर्षकु आहारविशार व औषधीपान करावा.
५०९ - शानावरी घृत,
महाराजावरी घृत,
पचगाव्य घृत.

९) रक्तोदन

- प्रसूतीपूरत्वान ३-वा दिवसापासून १०व्या
दिवसापर्यंत गरमपाठ्याने चोनीचे प्रक्षात्यन
करावे.

१०) स्नान

प्रसूतीपस्वान ३ दिवस स्नान करा नये कारा
२१ काळ्यात विडांगीची गरज असते मत्त्वा
त्यांवरी गरमपाठ्याने चोनीचा वाटा थेवुन
द्यावा.

११) ~~दिवसापासून~~ २०१६ वृद्धनिरुपाना स्नान
करावे.

११. ३/४/२

पहिले ३ दिवस - थवागूमेवन + प्रपासोवन.

८ दिवसानंतर → थूप, जल. चांचा
जीर्ण तांदळाचा भाज.

१२ दिवसानंतर → ~~कुड्याकुड्य मांसरस~~
~~मांसरससिद्ध भाज~~

अख्यापकारे उल्लेख करावावर्द्धक, बद्दु, हापना
पवणारा व शरीरात्मा दितकर अख्या
आधारविधाराचे सेवन करावा.

विटार -

अनिचक्कमणी टाळावा.

वाताच टाळावा

दिवास्वाप टाळावी

शौष्ठा, शाक व जू तये.

आनुपमेवन] घजावे.

दामेवन

भरपुर विशांती

आज आद्यात्मी कुणे टाळावी.

माझा सेवन -

शामावरी घृत

पंचगांधी घृत

मदातिका घृत.

मदाशातावरी घृत.

(12)

Q 3.

d). Infertility -

If the lady is unable to conceive even after unprotected, well timed intercourse upto 12 months called as infertility.

Types:

↳ Primary infertility.

↳ Secondary infertility.

Primary infertility - Not having a single child.

Secondary infertility - Unable to conceive after 1 or more child.

Female Infertility Causes -

- |- Ovarian factor
- |- Tubal factor
- |- Uterine factor
- |- Cervical factor
- |- Vaginal factor
- |- Unknown.

i) Ovarian factor -

ii) Anovulation - Not production of ovum.

LPP

• Luteinizing phase defect so not production of progesterone.

ovarian carcinoma
ovarian cyst
PCOS
PCOD.

• 2) Tubal factor -

Tubal block
Hysterosalpinitis
Tubal metrosis
Hyper motility of tube
Tuber carcinoma

3) Uterine factor

Adenomyosis
Uterine fibroid
congenital anomalies
Endometrosis
Uterine carcinoma
Uterine polyp.
Decreased thickness of endometrium.

Cervical factors

CA cervic
cervicitis
cervical erosion
cervical carcinoma.

vaginal factor → vaginitis

→ Bacterial viral infection

Other factor -
- More Age > 35
- lifestyle - smoking, drinking

Some unknown reason

Investigation -

- 1) Endometrium Biopsy - Endometrium biopsy is done to know Hormonal status.
- 2) Hysterosalpingitis - done to know about abnormality in Tubal part.
- 3) USG - USG is done to examine abnormality in position of uterus, ovary and tubal portion.
- 4) Blood test
- 5) Routine urine test
- 6) Per vaginal examination - to check abnormality in cervical region.
- 7) Hormonal Assay
- 8) follicular study.
- 9) Ovum examination.
- 10) Biopsy of cervical region in suspect of carcinoma cases.
- 11) USG → to examine congenital anomalies.

Management -

in case of Anovulation

cifidimine citrate - 6 month
(Progesterone).

Citiprostone - 600mg → 6 month
↳ Both partner.

IVI - Intra uterine insemination

ICSI - Intra corporeal Sperm injection

IVF - In vitro fertilization

Test tube baby

Surrogacy.

31259510312 -
रिपोर्ट - शाश्वत के लिए जाति.
→ दमी
→ निरन्तर
→ दमी आटीया अपेक्षा के लिए जाति.

प्रत्यक्षरोबर अनार्थ → शाश्वती वरी

शाश्वती धूत
अखण्ड्या धूत
मदातिका धूत.

33 C

PPH - post partum Haemorrhage.

PPH is abnormal blood loss from more than 500ml after delivery of baby.

Types - main 2 types

→ primary PPH

→ Secondary PPH.

Causes of PPH -

♀ 4T →

Tone

Trauma

Tissue

Thrombus

1) Tone - Abnormal bleeding from vagina is seen in atonic uterus. Hypertonicity leads to major blood loss.

Trauma

- Any sudden trauma or injury to uterus or in abdominal region can cause severe bleeding.

3) Tissue - If the cells or tissue of placenta still remain inside after the delivery of child lead to PPH.

4) Thrombic - Blood clotting disorder lead to abnormal blood loss leading PPH.

Management of PPH.

Management is done in following ways

Physical examination,

vaginal examination

USG.

using medication.

Methargin and oxytocin is used to prevent PPH.

Physically -

Massage is given on abdomen to prevent PPH

Oxytocin drip is administered.

If clotting disorder is present then heparin is given.

In emergency condition → Blood Transfusion
IV drips application.

Investigation -

USG

Vaginal Examination.

Differential diagnosis

- placenta previa
placenta abruptio

(12)

Q. A

सुनिका मण्डप.

पूर्वोत्तीर्णम् रात्रया रक्षस्यावाला सुनिका मण्डप
असे गवतामात.



IInd Internal Examination

BAMS (IIIrd yr)

Subject: Praviti tantra and stirrag

Language of Answer: Hindi

Date : 28102023

Theory Answer Section


Seat No./ Twenty three.
Roll No. (In Words)

Name of Examination IInd Internal Examination.

Subject Prasuti stri rogy Paper _____




Signature of the Supervisor




Signature of the Candidate

Seen above marks



Signature of the Examiner



Signature of the Candidate

Section B

Q. 3

(c)

Postpartum Haemorrhage

Definition:

→ The loss of blood after the delivery of the baby, which give a impact on the body of the patient.

→ The amount of blood loss during delivery in 500 ml.

→ The average blood loss following.

vaginal, caesarian, Hystectomy is
500ml, 1000 ml, 1500 ml.

→ Depending upon the blood loss this divided

minor (< 812)

major (> 612)

sever : ($> 2L$)

Types of PPH:

There are two type of PPH

① Primary PPH

② Third stage PPH

③ True PPH.

④ Secondary PPH.

1) Primary:

Haemorrhage occurs between 24 hours after delivery.

2) Secondary:

loss of blood occurs after the 24 hours of the delivery.

(a) Third stage: blood loss occurs before expulsion of placenta.

(b) True PPH:

blood loss occurs before or after expulsion of placenta.

Causes:

1) Atonic uterus:

Haemorrhage is dependent upon the contraction and retraction of the uterus. Failure of this mechanism results in haemorrhage.

It is called Atonic uterus.

2) Coagulation disorder

(3) Retention of placenta: Product of conception: placenta, fibroid clots etc

④ Maternal causes

Investigation USG

Diagnosis:

Uterine Examination:

→ Atonic uterus → uterus is felt flabby and hard on massage

→ uterine Retention: uterus feels hard

Vaginal Examination:

→ amount of loss of blood and clot of loss of blood

→ P Examination of the placenta and its membranes miss of any part of placenta.

→ USG should be done for the any part of clot

→ amount of blood should be major

→ radial pulse and BP measure

Treatment:

Treatment of post partum Haemorrhage is depend on the cause of the PPH.

There are two type of management

- (a) supportive treatment
- (b) Active management

(a) supportive treatment

① Assurance of amount of lost blood losing during the PPH.

② Assurance of Removal blood loss time

③ provide a Assurance to mother.

④ Provide a Antibiotic to mother due to loss of blood chance of Infection occur.

⑤ Provide of Blood transfusion if loss of blood sever and transfusion of blood is necessary.

(b) Active management

It is based on the cause of the PPH.

(i) Atonic uterus:

- 1) In which massage to the uterus provide for contraction
- 2) IV oxytocin drip should be given
- 3) Bimanual confabulation technique:

- In this procedure the provide for contraction of the uterus
- In which one hand completely inserted into the uterus through vagina and put other hand on the ~~abdt~~ uterus from upper side and give a pressure to uterus after giving pressure the contraction of the Pelvis is started and remove clots of the stop the bleeding.

If this procedure is not worked than apply .

2) Tamponed method:

- (2) Surgeries: In which Removal of uterus should be done Hysterectomy. (In Rare cases)

Retention of uterine products of conception

- Removal of placenta and
- Removal of all blood clots

(12)

(b) क्षुतिका

स्थारया:

- बालक के प्रसव दोषों के बाद या बालक के आनंद के बाद अगर अपरा पातन ना हुआ हो तो इस रक्ती का क्षुतिका नहीं कहा जायगा।
- लोकों अपरा पातन के बाद की रक्ती का क्षुतिका या प्रसव कहा नहीं सकता है।
- प्रसव और अपरा पातन के बाद की रक्ती का स्थारका कहते हैं।

क्षुतिका काल:

- इसमें स्थितिका का काल (मृतिक पुरावया, अद्याय का मात्रा, विदा) के अनुसार
- प्रसव और अपरा पातन के बाद 45 दिन तक का समय क्षुतिका काल कहलाया जाता है।
- इसमें विशेष आवश्यकीय मौजूद परिवर्यां दोनों हैं इसके 45 दिन के बाद क्षुतिका गति दाढ़ाती है।
- कुछ आवृत्ति ने प्रसव के बाद अतिरिक्त दशम तक का काल का स्थितिका का काल माना है।
- इसके अनुसार प्रसव की दोषों से 91 दिन तक दूर की

की प्रवृत्ति रही और आर्य का दशिन द्वारा
दोता क्षम काल को सुतिका काल
भी उन्होंने को सुतिका रखी करेगे

अर्थात् हृदय के प्रत्यसार प्रसव
के बाद 45 दिन या पूर्ण आर्य
दशिन तक का काल सुतिका
काल माना जाएगा है

- ये गारु, पाधक ने ही कार के
प्रभासी सुतिका स्त्री के लिए
मदा का विमर्श आदा विदार
बताया है परन्तु यह सुतिका
काल नहीं माना जाएगा।

सुतिका पारिचयः

प्रसव दोषों के बाद सुतिका होती
है क्षम क्षमा आदा सुतिका स्त्री होती
है क्षम क्षमा आदा सुतिका को
सुतिका को बल देदी जाती है
सुतिका की फूटों परन्तु प्रकार दोषों के
लिए प्रसव के बाद पारिचयः

- आदार्थ सुच्छ्रुत के प्रत्यसारः

१) इस में सब से पहले सुतिका को
प्रतिवृत्त का शुणि धारण
करनी होता है

- ② इस के बाद आयार्फ और सुन्नत के अनुसार
अौषधा सिद्धी रेट में सुनिका
को चेट कराया
- ③ इस के रेट के बाद वातहर प्रौषध का
उपसागा करके द्वितीय लोग अड़ेगा
कर या परिषेक कर
- ④ इस के बाद द्वितीय को पिली, पिलीमुल
प्रक्रिया, शेगवा द्वारा का उपर
का चुलाया लगाया का
पान करके को दे
- ⑤ इस का बाहर बाहर देगा चारों
- ⑥ इस के बाहर सुनिका को पचकोत माटी से
सिद्धी रेट पवाहु और हाई
चेनगु घास करके द्वारा
ये सुनिका रखी जो तीव्र देगा
दरारा
इस का सुनिका के ५, ६ और ७
ICP देगा चारों
- ⑦ इस के बाद सुनिका के सातवां
द्वितीय रसो को काल या छुट्टी
प्रयोग काया कुमा पवाहु
आर्द्धालि के साथ पान
करके को दे
- ⑧ इस तरह से आगे ललक्षण, मोस
प्रधान भाष्या सिद्धि का अपेक्षा

करें

सुतिका स्त्री को इन सब के बाद उपर्यातक से पीरषक करते हैं।

सुतिका स्त्री को व्यायाम में भी मैचर निषिद्ध लिया गया है।

~~# आयाम चरक के अनुसार परिचय~~

1) इसमें प्रसव स्त्री को मुरला लगाया जाए।
पर पहले इसके आगे बाहर
बल का धारणा चरक इसे
पद्यकोल द्रव्य से उत्सवीत करें।

2) इस के बाद इसमें अंडोंदक से,
पीरषक करें।

3) इस के बाद इसको औपचारिक उत्सवीत
सवार्ग पार करें।

4) इसको दोनों के भात से आठ दिन
के बाद शलतंशकु और मासवर्धक
अन्न खाया जाया करें।

5) ये प्रारंभिया अनुप देवा की
स्त्री के लिए उत्तीत है।

6) ये प्रारंभिया टाइगल देवा की सुतिका
के लिए लाभ नहीं है।

3134 देश + गी की परिचयः

आठवें देश ने संस्कृत का माध्यम
प्रयोग देश में कल्याण का परिवर्तन
देश द्वारा से उस का वितरण
किए गए हैं।

- कल्याण में सुनिता को स्मृति रखते परिवर्तन
- मासि, बल वृद्धि नियम इसके लिए
देश द्वारा दाल का उपयोग करता

3135 देश सौनीः

- कल्याण के स्वेच्छा का पात्र अम्भेदकर
- कुसुम के लिए अभियान कर लगा
- मासि द्वारा विशेष उपाये मायौ
- सुनिता को स्वेच्छा पात्र देकर
कल्याण द्वारा अभियान कर लगा
- अम्भेदकर के द्वारा जूले की जूली
प्रयोग में ट्रॉफ बोध कर देता

(12)

इस की उत्तरी से वायु की तरफ
उत्तर दूरी तक वायु की तरफ
जूली द्वारा मिलती वायु की
आरे माध्यम द्वारा है।

उत्तर, दूरी के 2-4 दिन बाद सुनिता की

Q. 3

(a)

Hysterectomy:

- Definition → Hysterectomy it is the procedure by which removal of uterus done.

It is carried out for abdominal uterine disorders which cannot be cured like excessive bleeding, abdominal pain, Cancer, and postmenopausal Bleeding.

Indication:


- 1) AUB • DUB
- 2) Abnormal uterine function
- 3) Uterine fibroid, polyps
- 4) Uterine bleeding, excessive bleeding after menopause
- 5) Pelvic Inflammatory disease
- 6) Endometriosis
- 7) Anemia
- 8) Cervical Cancer
- 9) Uterine Polyps
- 10) Ovarian syndrome
- 11) Post menopausal pain
- 12) Uterus prolapse
- 13) Cervical dystocia
- 14) Cervical prolapse
- 15)
- 16)

Type: There are 4 types of Hysterectomy.

1) Complete Hysterectomy:


In which removal of uterus and cervix done and ovaries and fallopian tube remain.

complete Hysterectomy →



2) Incomplete

In which the upper part of uterus removed, cervix and ovaries and fallopian tube remain.




(3) Partial

⇒ Radical hysterectomy:

In which only ovaries and fallopian tube removed.

(4) Radical Hysterectomy:

In which complete removal of uterus, cervix and upper part of vagina and pelvic lymph node some cell also removed is used for cervical cancer.



- Time for method:
- (1) Abdominal
 - (2) vaginal
 - (3) laparoscopy.

Pre-operative care:

- (1) Admission in the hospital before 24 hours of opertion
- (2) Informed Consent form
- (3) Preparation for opertion, painting
- (4) Prophylactic Antibiotic should be given
- (5) Blood transfusion should be stored if cone bottles
- (6) foley's catheter inserted
- (7) Anesthesia should be given

Anesthesia:

- (1) spinal
- (2) general
- (3) epidural

Abdominal

Hysterectomy

In this method removal of uterus from incision made on abdomen

Instruments:

- (1) Blade no.- 22 Scalpe
- (2) Right angle retractor

- ③ Bladder Retractor
- ④ Dilles forcep (Tottsch)
- ⑤ Kocher's forcep
- ⑥ Round needle
- ⑦ & Forceps (Plain and toothed)
- ⑧ Self Retaining Retractor
- ⑨ Scissors
- ⑩ Card clamp.
- ⑪ Stomase
- ⑫ Foley's catheter

- method of procedure:

- 1) Oppening of abdomen
- 2) Removal of uterus
- 3) Closer of vagina
- 4) Closer of abdomen

Removal of uterus:

- 1) first make a incision on abdomen and oppening of abdomen
- 2) Retract the abdomen with self Retaini retract
- 3) Retracted the ~~the~~ bladder with Bladder Retractor
- 4) Inspected the uterus, vagina, ovaries and tube pelvic organ
- 5) Clamp the pedicles and Cut with Kocher's clamp

Pedicle:

Pedicle 1 - round ligament
Pedicle 2 - ovarian ligament &
fimbria of fimbriae tube.

Utero-vaginal pouch identified and
retract the rectum

Pedicle 3 - uterine vessels

Pedicle 4 - utero-sacral

- open the vagina

→ and remove the uterus

→ close the vagina

- and stitched the abdomen

Post operative Care:

- (1) give a nutritional diet therapy for 24 hours
- (2) bed rest for 24 hours
- (3) 2nd day - encourage ambulation
- (4) Antibiotic should be given to prevent from infection
- (5) oral feeding only when peristalsis movement observed
- (6) 5th day Remove stitches
- (7) and give complete nutrition

Indications:

- 1) Cervical cancer
- 2) fibroid uterus

- (3) Post menopausal bleeding
- (4) Polyps of the uterus.
- (5) AOB DUB

Contraindication:

Intraoperative complications:

- (1) Anesthetic complication
- (2) In - opactive
- (3) Aesthetic complication (4) Injury to Rectum and bladder
- (5) Bowel Infection.
- (6) Scar Problem

Post operative:

- (1) Pain
- (2) Abdominal distension
- (3) Scar complication

Investigation:

- | | |
|-------------|-------|
| - HbsAG | - HIV |
| - X-RAY | - MRI |
| - HBO group | - USG |
| - RFT | - LNT |
| - LFT | |
| - Pap smear | |

12

Section A

(a)

२ वर्ष वृत्तम् :

इस में लात प्रकोप के कारण
 ग्रामीण में स्वतं आर्तव का २-१
 हो दी है पिछे २ वर्ष १२/१२
 दोहरा है
 ३२-२ वर्ष वृत्तम् कहते हैं

नियातः

प्राप्त प्रकोप माराड विराज का सेवन
 करने से

- (1) वेग शारण करने
- (2) तिवंत छह तृप्ति प्रदायन का अधिक
 उपयोग नहीं करने का सेवन करना से
- (3) मय, शाक, औदि जैव व्यायास लेने से
- (4) इत्यमात्रा भौषण का प्रयोग
- (5) आपवग द्वारा से
 अधिक मैथुन करने से
- (6) आपवग द्वारा से

संप्राप्ति :

नियात सेवन

वात प्रकोप

आर्तव स्नाव अवरोध

२ वर्ष वृत्तम्

निवेदित सेवन करणे से वात का प्रभाव रोका
④ वात गांभीर्य से दूर करता है औ इसके
के लिए वात का अवशोषण करता है।
मोटी रक्त स्थान दूर कर लिया जाता है औ वात घुल
की उपलब्ध होती है।

प्रकार:

- ① लूपट रक्त घुलम
- ② पिंजर रक्त घुलम
- ③ कंपट रक्त घुलम
- ④ मात्रपात्र =

लक्षण:

- ① रक्त के लक्षण गांभीर्य के लिए होते हैं।
- ② रक्त घुल करने की चेपनी चेपनी करता है।
- (३) आदमी, बच्चे
- (४) शूद्धा, शोष, दुःख
- (५) चमड़ी
- (६) मात्रपात्र, भास्त्रों के लागते भास्त्रा मापा

विक्रिया:

- आयामी रक्त घुलम की विक्रिया
इस सास के बाद लगानी का बहुपाल
 - ब्रह्म तथा विवर, एवं भास्त्र मापा
 - घटी पर्याप्ति विक्रिया की जाती है
- (3)

b

मुठ गम्भीर

मुठ गम्भीर से मुठ को दिशाई कहा जाया है।

प्राग्मरवाकों के अनुसार मुठ गम्भीर का नियम आति जाता है।

वर्तमान प्रवर्त में गम्भीर की इथाति आस द्वारा से गम्भीर की गति भोग नियम का रास्ता भवाचत् दोनों ओर दूसरे गम्भीर का मुठ गम्भीर कहते हैं।

→ माधव निदान के अनुसार,

जिस गम्भीर की मात्रा प्रयोग विकासित हो गय हो

आई वह अपारं वायु के प्रकोप के कारण गम्भीराम ते अवरोध हो गया हो दूसरे गम्भीर का मुठ गम्भीर कहते हैं।

निदान,

(1) आदमी

(2) प्रपूति

(3) प्रपाति

(4) वात

(5) वेणुदारा

(6)

संप्रति:

निदान के स्रोत कर्त्रे से गम्भीर वा द्वितीय के बंधन से मुक्त होता है।

है और ये अक्षत, पलीहा से नीप
संकाधी करके कोहर का सशोषण
करता है। इससे मपाब गाय उत्तरोत्त
होता है जिस से याति शुत्र, गुड़,
मुख संडत आदि आद्य होता
मुख गाम का उत्पत्ता है।

प्रकार: ① कील ② प्रारिद्ध ③ वीत्ति ④ प्रतिशुर
आव सुन्नत रे प्रकार वतापे

① कील:

इस में गर्भ के शिर, बाकु और
स्तनधार पर की ओर होका गर्भ
में कील के प्रकार उभारे हैं।

प्रारिद्ध

② प्रतिशुर: इस में गर्भ का शिर और
बाकु यों यों गांठ में आते हैं और
पुष्ट और उर्ध्व चिरके द्वारा केस
मारा है।



③ वीत्ति: इस में गर्भ का एक बाकु लाई
मात्रात है लाकी का शरीर
अवरोध होता है।



④ प्रतिशुर: इस में गर्भ पुरी तरह से
पुष्ट, बहु पर हो गात्रुर की
मात्रा दोनों होती है।

दृग्गे के अनुसार 7 प्रकार



① वात्ति ② प्रित्ति ③ कपार

④ वातापिते ⑤ प्रित्तिकपा ⑥ कपारवात

⑦ सातपात

(9)

Cervical Cauterization:

The procedure in which removal of unwanted and undesired cell from the cervix, it is called cervical cauterization where cell is unwanted in cervix erosion this procedure should be done.

Procedure:

- 1) first give a lithotomy position to the patient and insert an Sims speculum into the vagina for visualized the cervix.
- 2) The anterior lip of cervix is catch by vulsellum
- 3) first clean the cervix with the dry cotton swap.
- 4) inspect the cervix.
- 5) for visualizing the carcinoma & unwanted cell spread the acetic acid on the cervix it do a acetowighting to unwanted cells and give anaesthesia and do a cauterization.

method:

1) electro cauterization,

with help of this remove for

unwanted cell by the electric with electrode probe with electric machine

(2) Cryo-cautery:

In this procedure done by cold temperature by cold carbon di oxide.

(3) Laser cautery:

In this technique with the help of laser and ~~heat~~ for the that disease, which not possible by cryo and deep erosion in the entomeric this technic used.

(4) Chemical Cautery:

In this procedure remove the cell with the help of Chemical substance (trichloro acetic acid)

①

Indication:

- 1) Cervical erosion
- 2) Cervical protoxse Infection

②

(c)

योगिकंडः

संदर्भः

इसे को योगरत्नाकू उ माधव दिवा
 मात्र प्रकाश व - आचार्य ने बहार किया
 बृद्धी ने इसका वर्ण नहीं लिखा है

विवाहः

- ① आतेच्यायम्
- ② वर्गायरण
- ③ अतिशाय
- ④ वात प्रकापक मात्रा विटाई
- ⑤ नरण ग्रेग संक्षेप

अंप्राप्तिः

विवाह सेवन

वात प्रकापित

वात वृद्धि प्रकापित

योगिकंड की ज्येष्ठा

इस में 16 दिनों का सेवन से वात
 प्रकाप दूर करना गान्धीजी ने
 योगिकंड की ज्येष्ठा (तीन)

पृष्ठा 12 :

योगिकंड के 4
 पृष्ठा 12 घटाय

- ① वात्सर योनि कंद
- ② पिंडर =
- ③ कृष्ण =
- ④ सप्तप्रिया =

• लक्षण

- ① वात्सर योनि कंद - नृशं
विषय
- ② पिंडर योनि कंद : + ① गीरु
④ दृग्पाल
③ पीत रस

- ③ कंद योनि कंद : ① चीत रसी
② छेत्र रसी
③ गुरमध

चारतमा

- इस निम्न परिवर्त्तन
- वात्सरामर माटो विद्या का सेवन
- २ बोद्ध - स्त्रोर -
- बाटी - गुरमध लाटे
- योनि पिण्ड -
- आरि लाप्ति - त्रिपुता वलाय, ले घास

(3)

(f)

Placenta Previa:

- It is the condition in which placenta implanted completely or partially on the lower uterine surface it is called Plaunt
- causes

- droppin method theory
In which Fertilized ovum drops and implant on the lower surface of Placent
- decidual defect:
due to deciddal defect
implanted lower
→ large surface area.
- Risk factors: - twins - smoking - maternal age
Previous LSCS.

Types:

depend upon the implantation of placenta There are 4 type

Ist degree / low lying:

In which placenta implanted upper but lower margin of placenta cover the lower segment of uterus which no cover the internal os.

2) $\underline{\text{I}^{\text{st}}}$ degree: marginal:


In which placenta implants to lower segment of uterus but not cover the internal os.

③ $\underline{\text{II}^{\text{nd}}}$ degree: (Partial)


In which partially covers the internal os.

④ $\underline{\text{III}^{\text{rd}}}$ degree: (complete)

In which completely implants of lower segment and covers completely internal os.




low lying



marginal



partial



complete

Symptom & sign - sudden & painless bleeding
- anaemia

Investigations - USG

- MRI

Treatment mostly Caesarian section



(8)

वैदिक विरोधक उपचार - Contraception

बांधा रखा कर के मनुसार:

दो प्रकार के

- ① बाट्या
- ② अङ्गूष्ठा

① बाट्या:

- (i) फलक धारणा of Saindha lavan and देम
- (ii) फलक धारणा of पलाशी और लित तंत्र
- (iii) चोटि पुरुषा with धृतुरु तुल था / निर्वते.
- (iv) चोटि धारणा - एवं with निष्ठा.
- (v) चोटि पिण्ड - धृतुरु 3 वां था

अङ्गूष्ठा:

(1) विक्षेप, लोहत, मारेय का सेवन on

(2) अङ्गूष्ठा गुफ ^{the day of} Ritu kala और सारक on the day ज्ञान ritu kala.

(3) विक्षेप-गुफ ऐ तिथि के तेज के मात्र
सेवन on the 5th to 15th day

(4) अङ्गूष्ठा गुफ सेवन on the 4th day of
Ritu kala.

③

Section A

(c)

प्रतापलकेश्वर रुप

संदर्भ: आगेरवाला.

| | | | |
|------------|------------|--------------------------|------------|
| <u>शटक</u> | <u>५८६</u> | <u>पारम</u> | - १ २/१०१ |
| | <u>५८६</u> | अप्यनुभवम् | - १ २/१०१ |
| | <u>५८६</u> | लोटुभवम् | - ३ २/१०१ |
| | <u>५८८</u> | <u>गोदाक</u> | - ५ २/१०१ |
| | <u>५८८</u> | <u>वर्षमासम्</u> | - १ २/१०१ |
| | <u>५८९</u> | <u>शिरङ्गम्</u> | - १ २/१०१ |
| | <u>५९१</u> | <u>पारिच</u> | - १६ २/१०१ |
| | <u>५९१</u> | <u>व्यव</u> <u>३१५०८</u> | - ३२ २/१०१ |

प्राणी: इन सब की अवधि वर्ता का तर्क का मानने के देक २३ ८/१०१

मृत्यु ! प्रत

मृत्यु : २३८८ २१८८
१९५८ १९५८

(2)

मात्रा: १ २०८८

उपयोग: २१५०८८ २१५०८८
२१५०८८
२१५०८८
२१५०८८

(f)

सदयोग्रहित गांधी: लक्षण:

इसमें ३ भाय से पहले के गांधी
में हो लक्षण अद्यता देते हैं

उद्दे सदयोग्रहित ~~नहीं~~ करते।

- ① वर्मन
- ② अतिसार
- ③ श्वास
- ④ छुटल
- ⑤ जबड़
- ⑥ मातसार
- ⑦
- ⑧

②

ये गांधी हो लक्षण हैं

(e) Uterine Cusette

Uses:

- 1) It is use in gynaecological procedure
- 2) It is use for retraction of anterior vaginal wall.
- 3) Help to know the ~~the~~ ~~utens~~ of position of the uterus.
- 4) It is use in biopsy.


⑤ Removing the product of conception

⑥ Use in D & C and D & E Procedure

⑦ use in suction & evacuation.

→ It has ~~two~~ a blunt end.

- which inserted into uterus for position of uterus



(a) सुनिका मतल्ल

- ये सुनिका रसी को ~~रातों~~ बाला
रातों हैं



①

(9)

दरोतोकत ने पौध प्रकार के वैज्ञानिक नाम का पता किया है

- ① वातुत वैज्ञानिक
- ② लूप वैज्ञानिक
- ③ केप वैज्ञानिक
- ④ द्वितीय वैज्ञानिक
- ⑤ सात्र पात्र वैज्ञानिक

✓

(b) :

कारण: ① वातुप्रकार आदा विटास का स्वरूप

करना

- ② नियम आदा विटास का स्वरूप करने से
- ③ वेग घटाया जा सकता है
- ④ आधिक शैश्वर करना से
- ⑤ इसपर फूटि के कारण

● (6)

लक्षण: ① अवृत्ति फूटि द्वारा

② वेग घटाया जा सकता है

③ इस विष द्वारा होता है

✓

2) विविधता:

- ① अवृत्ति फूटि द्वारा असे होता है जिसे

विविधता।

Sou. Shantadevi Vedprakash Patil Ayurvedic College & Research Institute, HATTA. Tq. Basmath Dist. Hingoli.



Name of Examination

2nd Internal Examination

Part / Branch

3rd yr BAMS 2023

Subject: Prasuti-tantra and Stri-roga

Language of Answer: Marathi

Date: 28 10 2023

Theory Answer Section

Seat No./ 000025 P.R.No.

Roll No. (In Figures)

Seat No./ Twenty Five

Roll No. (In Words)

Name of Examination 2nd Internal examination

Subject Prasuti - Stri-roga

Paper I

Signature of the Supervisor

Shreya
Signature of the Candidate

| Q.No. | a | b | c | d | e | f | g | h | Total |
|---------------------------------------|----|----|---|----|---|---|---|---|-------|
| Multipal Choice Question / SAQ | | | | | | | | | |
| 1 | | 1 | | 1 | 1 | 1 | | | 5 |
| 2 | 2 | 3 | 4 | 4 | 4 | 6 | 6 | | 22 |
| 3 | 10 | 10 | | 10 | | | | | 30 |
| Total | | | | | | | | | 57 |

Seen above marks

Signature of the Examiner

Shreya
Signature of the Candidate

७३)

(b) सुनिका व्याख्या :-

प्रभुतिनिर्वाचन:-

प्रभुतिनिर्वाचन तसेच अभिधारणोवाचुन ने प्रभुतिनिर्वाचन राजी आपन्या प्राकृत शब्दीरावस्थेमध्ये येन नाही सोपर्यं लिला सुलुकी समाजावे आणि यांना प्रभुता सुनिका म्हावे.

सुलिकाकाळ:-

(१) प्रभुतिनिर्वाचन योगरत्नाकरोनी तसेच चारकम्भिता, सुश्रुतसंहिता, काश्यपसंहिता, अष्टोगहृदयसंग्रह योगरत्नाकरोनी सुलिका व व्याख्या वरिचार्येवा तसेच प्रभुतिनिर्वाचन लिंगी व्यावयाची काळजी तसेच प्रथमप्रथम यासवंता सविर्वाचन लेखन या ग्रंथामध्ये आढळते.

सुलिकाकाळ:-

सुलिकाकाळातीकूण उ प्रकार पडलान.

- ① मालसिक आशार प्रथमवार्ता
- ② छिलीय
- ③ वृलीय

① प्रथमकाळ:-

- प्रसुलिकाव्यातीत भेगेचय व्यीक्ष्या शशिमध्ये तसेच योगीगाल, ग्रामीण्यागाल अनेक प्रकारव्या खांमोडी घडुन येलान.

- व्यामुके लीला कली व प्रणी असेच समाजावे.

प्रथुतीजाल्यानेतर । ते २ दिवस तिला क्षती र वर्णी समजुन लिंब्याई वाश्युक करावे.

② प्रितीयकाल :-

- प्रथुनी ज्ञाल्याबंत लीव्या. तुर्जी मासिक पाळी चालु ~~शिरियावर्य~~ चा काळ याळाई घेलो. प्रथुनीज्ञाल्यानेतर ल्याव्या १ महिन्यापर्यंत शिला झाखल्या प्राकृत अवध्येत वेण्याफाटिमा २ महिन्याचा कालावद्यी जागतो.

③ लृतीयकाल

- २ ते ६ महिन्यापर्यंत प्रथुनीज्ञुनिका आपल्या प्राकृत शिरियावर्येन येणाचा कालावद्यी जागतो हा यात आढळतो.

सूतिकापरिचयी :-

① अ. २. अभ्यासोचायुन ते प्रसवानेतर ल्या कालावद्यीमध्ये प्रथुतीव्या शिरियाल झेंकु शांतिरीक व मानसिक उक्त छीन होन असलाल. तसेच प्रथुतीनेतर ल्या शिरिया दुसरा जोनमध्ये होना असे म्हटले जाते. शिरिया प्राकृत शिरियावर्ये मध्ये येलभाषणित तिला ६ ते ७ महिन्याचा कालावद्यी जागतो. यामध्ये श्वालील नोंदीसंगीतली आहे.

① आश्वासन :-

अर्थात्त प्रथुतीज्ञाल्यानेतर सूतिकीव्या मानसिक रिव्या लीव्या भाष्यूर द्यडामोडी छोताल ल्यामुळे तिला मानसिक आश्वासन देण्याचा तसेच तिला वेळेवेळी आश्वासन आवे.

④ पद्धतीयन -

प्रसूतीनीतर स्वीच्या शरीरान बऱ्याची, क्षमी
 शुल्क निमित्त दोतो व्यामध्ये तिभा उक्त,
 कटी, कुक्षी, पाश्वी, उर्खी माशी दिडा दोनान.
 याकडीता तीला आघार हैव्यासाती लेख
 तिच्या शरीरातील वाळशामनासाठी निघारा
 कटी, कुक्षी, उर्खी, पाश्वी, उर्खी आगेला कापडां
 बेद्याने पूर्व लोंदुन घ्यावे.

- यामुळे व्यात्या विस्तृत झोलेल्या
 उदयाला युना प्राकृत अवरोधमध्ये येऊचाकडीला
 महान मिळतो.

लेख पद्धतीयनामुळे राळणमनाचे शारीर शुद्धी
 घडुन येते.

⑤ रुक्तान - घुपन -

- प्रसूतीज्ञाज्यानीतर तिच्या शरीरान अर्व
 विद्या, क्षा, आगि वाळाच्या प्रकोप झोलेला मसनो
 - प्रश्यावेळी निर्वाकाशाने विला घुपन घ्यावे.
 वाळाच्या प्रकोपाचा नारा नदवा घडुन तिपळी,
 शुद्धी यीचे घुपन घ्यावे.

- लेख प्रसूतीनीतर १ ते २ दिवस
 योनीकाल क्यानावर कोणीजलाचे परिषेक घावे
 जोकरन व्यामध्ये मसलेल्या फलांचे व्रणाला
 लेख लेद्ये यासलेल्या वाळाचे शमन घेऊल.

⑥ आहार :

प्रसूतीसाळ्यातर शुतीकाला किलेल्या
 आहारे पार महत्त असते. यामुळे तिच्या
 अविनमोद्य व उन्हानासाठी असेलेला ग्राह्यव्या
 अधिग्रही अवलेलुन असते.

- शारीरभूष्ये सोलेल्या वेळोमुळे किंवा सुतीकेला
अविनमीय व अग्नीदीपन भस्ये निष्पा
शारीरातील घेल मसलत्या विविध घडमोडी
चा विचार करता निष्पा शारीरामध्ये
वाताचा प्रकोप होत असता.

इतिहाय सुतीकेला उत्तरानासाठी रातावटी,
विद्युत्या संयोग समानाने समानाची पृष्ठाची छोटे
यासाठी दुखाचा गाघर करता. त्यामुळे स्वतन्त्रनन्द
र उत्तरप्रवर्तनासाठी उपयोगी ठरते.

- अविनमीय भास्याने लक्ष्ये आमपात्वाते नक्काश
कुनिकेभूष्ये दिखुन येतात. त्याकाळी निला.
हिंदू, पिष्टली, विडी, शुणी यीका अगिदीपनी
त्रुट्य नस्तुन घ्यावे.

- डिकाचा लाडु किंवा आहारभूष्ये याचा
गाघर करावा.

- ब्राह्मिणी बृहदगिरीची सुतीकेला जट
मोसर्या घ्यायची. सवय असेहा तर प्रसुतीच्या
प्रदिवसोती निला आनुप श्रमीस झाऊवाई
झावे

1.
2. → कुन तांडुकचा भास, लक्ष्ये वाजिचे तुपात
शिंजवलेली भाकी, भास, मुगाचे करण,
जावी आहारभूष्ये घावा.

3.
4.
5.
6. - हिरव्या पालेभाज्यामध्ये विचाराची शुद्धा, खोला
लेला तजलेल्या भाज्या निला झाऊवाई घावा.

- पुत्रप्राप्तीसाठे असल्याई तेल व पुत्रप्राप्ती
आली असल्याई दृताचा उपयोग करावा.

~~फळांमध्ये डोकीवी, ओवा, चिकु, मोसेची, शाकाई
याचे सेवन करा.~~

प्र० - अशाप्रकारे सर्व औषणीय उत्त्वाचे ताप्त
आहामध्येहुं करावा.

मर्दिन प्रवेदन

सृष्टीकैमध्ये वर्णी आणि जली असल्याने लिला
मौकील लिल्या उद्दर, कटी, पार्श्वी, उर्वरी रुचानी मर्दिन
करावे. आणि प्रवेदन घावे.

१०

Ques

(a) Abdominal hysterectomy:-

Indications:

- (i) elderly pelvic delivery
- (ii) ovarian carcinoma
- (iii) uterine carcinoma
- (iv) cesarean scar

contraindications:

- (i) cesarean scars visible
- (ii) uterine infections
- (iii) vaginitis
- (iv) urethritis

Instruments:

- (1) Folly's catheter
 - (2) Curved and rounded needle for suturing
 - (3) Towel's clip
 - (4) Needle holder
 - (5) Allis forceps
 - (6) Army's forceps
 - (7) ~~set~~ Scissors
 - (8) Scalpel no. 12
 - (9) Doyen's retractors
 - (10) Choerotic catheter / urethral no. 1
 - (11) Swap holder
 - (12) IN.
 - (13) Anesthesia
- Operations:-

(1) Keep the patient position in dorsal position

- (2) Use the folly's catheter for emptying of the ureter with the help of folly's catheter and keep the catheter in the ureter
- (3) Give the anesthesia
- (4) Then scalpel and cut the abdominal layer wise. Now

(5) Take the incision upto the pecten viseral peritoneum

- (6) Now take the transverse cut ~~at~~ ^{at line of} vaginal wall
- (7) Now take the incisions on and placed ~~the~~ upto getting the abdominal peritoneum and keep the fingers on it.

(6) Before taking the pack the bladder alongwith peritonium as possible as downward with help of ally's retractor

(7) Take uterus in the midline.

(8) Now cut the round ligaments of the uterus and then infundibulo-uterine ligaments.

(9) By taking now the uterine wall and vessels and of the uterine walls.

(10) Take the Take the cut on the ~~#~~ ligaments of vaginal and cervix and cut the vaginal ~~soft~~ ligaments.

(11) Take the vaginal sutured.

(12) Take the uterus out of the stem

(13) Now cut has ~~the~~ clamped the opened end vessels of post peritonium with the help of ~~army~~ chromic ^A catgut or army's forceps which minimize the loss of excessive blood.

(14) Now sutured the sutures with help of curved needle and round needle

(15) Use the thread or nylon for suturing the sutures.

Complications:

(i) Injury to the bladder

(ii) Injury to the vaginal

(iii) clots in the remaining during operations.

Post Op Care:-

(i) Take the patient to the ward

(ii) Give them proper painkillers and medicane

(iii) Give the I/V regulatory and keep the patient hydrated.

(iv) Take the care of sutures and dressing and cleaning on the regular bases.

10

Q 5.

(d)

Infertility :-

Definition:-

When patient can no longer conceive.
~~when female fail~~

Person can not conceive or get pregnant after one year of marriage with regular unprotected intercourse with taking any contraception is defined as the infertility infertile of the person.

(e)

Types:-

Infertility is of 2 types :-

- Primary
- Secondary.

(i) Primary Infertility :-

When the person can not conceive the when either partners nor having any history of conceiving or pregnancy.

(ii) Secondary :-

When one of the partners or both and have had ~~not~~ one or two children with natural and successful ~~per~~ child delivery with child is called as secondary infertility.

Reasons:-

Causes:-

(i) Ovulation

(ii) Ovulatory

(iii) Hormonal

(i) Ovulation :-

Ovaums are not fully developed or considered to be.

(ii) Ovulation :-

(i) Not healthy ovum

(ii) L.H. surge

(iii)

Causes: Indications:-

(i) Sperms ~~are~~ H.P.O axis

(ii) Intact lower female ~~reproductive~~ reproductive organs.

(iii) Fallopian and vaginal axis

(iv) Fully developed ovum

(v) Endometrial wall and the tissues for implantations of ovum

(vi) Fully developed embryo.

causes:

Ovarian Oclusion

The ovary produces ovum at healthy

- stage.

(I) Ovulatory

(II) Hormonal.

(I) pituitary disorders

(2) ~~by~~ Thyroid :-

Both hypothyroidism and hyperthyroidism

(3) Environmental

(4) Behavioral

(5) Stress

(6) Miscellaneous:-

- Proper coitus is not performed

- stress

- less count of sperm

- unhealthy diet

- trauma

- ~~Inguinal~~

- smoking

- coitus not in the proper
or not having the knowledge

of the ovulation

- The ovum does not reach the
proper place.

- drugs

- smoking

- drinking.

- Prostaglandins

- pituitary disorders

-

Investigations:

- (1) Given the medication to the female P
- (2) History of any injury or surgery is taken.
- (3) when the onset of any

10

1.
2.
3.
4.
5.
6.

7/22/

(F)

Placenta Previa:-

Definition :-

When placenta placement is other than side uterine anterior wall which can cause pain less or regular bleeding and can leads to obstruction during delivery called as placenta preevia.

When placenta complete or partial or when it causes obstruction in delivery by attaching to the cervical os is called as placenta preevia.

Indications:-

i) Twins

ii) Ectopic primi with complications

iii) Abdominal visible scars

iv) Congenital carcinoma

v) Bleed presentation

vi) Fetal complication during delivery.

Types:


Placenta preevia has four types:-

1. (i) Marginal

2. (ii) Partial

3. (iii) partial

4. (iv) complete



(i) Marginal:-

When placenta is placed / attached to the margins of uterus is called as marginal placenta previa.

(ii) Partial:-

When placenta is placed partially attached to uterine wall is called as partial placenta previa.

(iii) Partial:-

When placenta is placed attached partially closing the cervical os then it called as partial placenta previa.

6

(iv) complete:-

When the placenta is fully covered the cervical os then it is called as complete placenta previa.

प्रकरा.

(iii)

गोवर्डना कर नुसार तेलेच आयुरेवमध्ये इति
तिरीयक कडी काढी बाषी सो मातलेव्या ओहे
व्या खालीलप्रमाणे:-

① पिंपळी + टेकडा + विंग योद्या नील दिन दुजा
समाजामध्ये दुर्दी काळज दुयावरीबर । पल मात्रेन
घावा.

(iv) पुराणा गुच्छ अवांश्यास घावे. शिळा

(v) नपाकुसुम आणि कैंजे योद्या उत्तेवन दुर्दी
अनुकूल अनुप्रुद्ध त्याला अवांश्यास घावे.

(vi)

धुपन :- निःखाकाळगो धुपन घावे

पिचु :- लिंगतेल + भौंद्राव घावे अवांश्यास
२ दिवस

1.

2.

3.

4.

5.

6.

४

प्ररक्षा. मुद्दगर्भी :-

b परिभ्राष्टा / व्याख्या :-

मुद्दगर्भीमध्ये त्याला उवऱ्यु गर्भीत्या योनीमागमिष्ये अडयका निमिंग झाल्याने ले प्रस्तुतीमध्ये लोक २ निमिंग देत त्याला मुद्दगर्भी महालाल अपानवाचुव्या अनुलोभमामुळे गर्भी गर्भिशयमुख्यामध्ये येणीन मार्गिवियोग करतो त्याला मुद्दगर्भी असे महालाल.

संम्प्राप्ती

(१) गर्भाल्ये गर्भितीत्या आहारनिहार विषयक सुऱ्ये वातप्रकोप होतो हा वातक्षयाते वाताने अपानवाचुव्या मागाली अनुलोभ गती प्राप्त घेते. आणि योनीमास गर्भिशयमुख्यागत आलेल्या गर्भाल्या प्राकृत मेण्या अवश्येबा शेळगतीमध्ये अस. अथडका निमिंग दोनो व त्यामुळे लेद्ये मुद्दगर्भीची अमर्स्या उत्पन्न दोने.

प्रकार:-

गर्भीत्या. अवश्येनुसार चुम्बतस्थोहिलेमध्ये मुद्दगर्भीची कृत अवश्या शीर्जिलेल्या आहेत.

- ① परिव्या
- ② वाटिचुल्य
- ③ प्रस्तुट
- ④ कानक / सीकिलीक


गर्भीत्या गलेनुसार व्याचे उप्रकार वर्णनान.

- ① लीयिक गती
- ② मध्यम गती
- ③

१ वटिमुख :-

यामध्ये वाळेवे घाल, पाय, आणि शिर हे नितीची गमीथियामुखामध्ये येतान याणि पाश्व आवा हा गमीथियाच्या असलो याला वटिमुख म्हणावे.

याला वटिमुख
गवऱ्या म्हणालात.



२ प्रकृत :-

यामध्ये गमीची निती, घाल, पारवी हे गमीथियाच्या मुख्याजवळ येतान याला प्रकृत असेहे म्हणालात.



३ परिष्यः कील/सेकिलक -

गमीच्या एक घाल व एक पाय हे गमीथियाच्या मुख्याल येतात तेवढे याला कील/सेकिलक म्हणालात. याचा आकार कोलाप्रमाणे विस्त्रेत झामुळे याला कील मर्यादेत म्हणालाल.



४ यामध्ये परिष्यः -

यामध्ये गमीच्या मुख्याचा घाल, पाय हे गमीथियाच्या एकदम उलट्याखांड्या, असुन गमीच्या परवी, प्रदेश हे गमीथिया मुख्यामध्ये येतो.



५

योग्य याला परिषे महानान.

प २२).

(c)

व्याख्यासेपन :-

जलोळी :-

ज्या रुदी अ

व्याख्यासेपन :-

ज्या रुदी अत्य हे मध्यर असेहे
तसेच त्याचे त्याचे गुणांने वालाकाचे योग्य प्रकारे
प्रोषण होते अश्या उत्पादां संपत् / योग्य
असे समजले जाते

ज्या अंडे अत्य हे मध्यर असेहे,
पांचामध्ये टाकवानाच पांचाल विधाने तसेच
ज्यामुळे किंवा लालाची तृप्ती होते. त ताक
इत नाही अश्या उत्पादां प्राप्त
किंवा संपत् अत्य समाजावे.

अत्यदुष्टी :-

यीगरनांकारानी अत्याव्या कुटीचे
प्रमुख लीन मकार सांगितले दोहन.

① कंफदुष्टी :-

② वातदुष्टी :-

③ पिलदुष्टी :-

① वातदुष्टी :-

असे अत्य हे कस, कडू, आठला
आणि कडूला दुर्बल जसा रुक्त असला तसेच
याचे कांपार रात्रे असेन अश्या संबंध
अश्या उत्पादामुळे वालकामध्ये वातप्रकोप होतो.
तसेच असे अत्य असल्यास रुक्तिला उत्पादामध्ये
शुल जिमिंग होता.

जे पाठ्यामध्ये कृत टाकल्यासु पाठ्यांमध्ये
लेरंगाते याला तातकार स्तन्य म्हणावे.

(2)

असे स्तन्य खेळपाला पिल
वाचि, ऊऱुन आसून हे दाढ, उळ्ठाशा,
कड, भाग्ल रसाचे असुन उर्मिलांच्ये
बालकामध्ये पिलकर याची निमित्त
कर्त्तव्यात.

→ पाठ्यात त्रितीय विषयात नाही

(3)

असे स्तन्य हे अधिक भयावह रसा
बालते. तसेच अश्याप्रकारस्या स्तन्यातील नेहु
सोड्याचे अला विनाश, अतिमाण्युर्य, अतिवीद्या
रंगाचे असले. असे स्तन्य पाठ्यान
टाकल्यासु ले तकाची ज्ञोक्तु वसले
स्थानुवे याला कफवस्तन्य म्हणावे.

4

- 1.
- 2.
- 3.
- 4.
- 5.
- 6.

प्र० २

(a)

रक्तशुल्मः-

व्याप्ति:

प्राचिक वार्षीयमध्ये निर्माण झाल्याने लिशे
रक्तशुल्माच्या प्राणी घीने त्याला रक्तशुल्म असेही म्हणावे.

कर्तोः-

- (i) रक्तशुल्मासुकुके हे घटना स्थिरमध्ये घाटलतो.
 (ii) युवी भासलेत्या वातात्या प्रकोपाने निर्माण
 झालला असलतो. अभ्यायपामध्ये जाळव लिशे
 वातप्रकोप घेऊन कमीची निर्मीनी होते.

प्रकारः-

विकित्या:

- (i) सर्वज्ञाट + अक्षी शेंद्रष्ठ
 (ii) अक्षिज्ञाट + सेंद्रष्ठ
 (iii) अक्षिज्ञाट + सर्वज्ञाट

२

STRT:-

(a) Cervical cauterization:-

Cervical cauterization is the cervical investigation or operating in the hysteroectomy and neoplasmy disorders in which cautery or amygdacuteric causes is placed and dissected is cured.

Causes Indications:-

- (i) Neoplasmy
- (ii) ovarian cyst
- (iii)

Contraindications:-

- (1) sepsis
- (2) Uterinitis
- (3) Vaginitis
- (4) Infection
- (5) pregnancy (expected or known)

Procedure:-

(i) The cautery The patient is ask lie in the lithotomy position

(ii) There is no need of patient is given the proper anaesthesia
if IM

(iii)

(1) Then the ~~cot~~ cautery is introduced through the vaginal opening.

(2) The ruptures or any samples for carcinoma and ~~the~~ from the endometrium is taken.

(3) If in the case of neoplasmy the rupture of cyst ~~occ~~ is taken with the help of cautery.

Complication (7) It is an electric ~~on~~ the rays and ~~straws~~ and rupturing of cyst occurs.

(2) The complications:

(i) Burning to the vagina or cervical.

(ii) May from the current in ~~any~~.

⑨

प्र० १

(d)

प्रताणिलकेश्वर रथ

- (i) वलनाथ
- (ii) नोटभस्म
- (iii) पाटद
- (iv) रुद्री
- (v) मिंग



प्र० २

(e)

अलनविजयी अभियान
सद्योग्महिला लक्षण :-

→ अभियान द्या मानुमासिक पत्रिका

- (i) दावद्यु
- (ii) आलड्य
- (iii) गोशाला
- (iv) आलाच्छाव
- (v) आराध्य
- (vi) स्वेच्छावाना



1.

2.

3.

4.

5.

6.

(e) Uterine curette :-

Uses:-

Uterine curette is used to curette during P & E vaginal investigation.



Uterine curette



प्रृष्ठा:-



स्तनकी जांच :-

→ स्तन के व्याकरणीय विकारोंमध्ये स्तनावा (breast lump) वर्ष द्वारा भासी होती रहती है। या स्तनामध्ये अवृत्ति द्वारा समावेश होनी वाला स्तनकीजांच मुख्यालय

